

SEAMEC/BSE/SMO/1907/2021

July 19, 2021

BSE Limited Phirojee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Trading Symbol: 526807

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulations 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), we enclose the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi), in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, intimating that the 34th Annual General Meeting of the Company will be held on Friday, August 13, 2021 at 04:00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

The above information is also made available on the Company's website www.seamec.in.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours Faithfully,

For **SEAMEC LIMITED**

S.N. Mohanty

President - Corporate Affairs, Legal and Company Secretary

WWW.FINANCIALEXPRESS.COM

JUNE UPDATE

Overseas direct investment by India Inc doubles to \$2.8 billion

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 18

THE OVERSEAS DIRECT investment of domestic companies more than doubled to \$2.80 billion in June this year, according to RBI data.

India Inc had invested \$1.39 billion in overseas ventures in the year-ago month. However, on a month-onmonth basis, the investment was lower by over 58% from \$6.71 billion in May 2021, as

JEWELLERS WILL HAVE to pay

GST only on the profit earned

on resale of second-hand gold

jewellery, the Karnataka bench

thority for Advance Ruling

(AAR) was filed by Bengaluru-

based Aadhya Gold, seeking

clarity on whether GST is to be

FPIs pull out

₹4,515 cr

from Indian

equities in

July so far

PRESS TRUST OF INDIA

FOREIGN PORTFOLIO IN-

VESTORS (FPIs) have pulled

out ₹4,515 crore from the eq-

uities segment in the first half

of July as they turn cautious to-

all-time high, FPIs would have

chosen to book profits. They

have also been staying on the

sidelines given high valuations

and most likely on the back of

the risk of a potential third

wave of the coronavirus pan-

demic," said Morningstar India

associate director (manager re-

search) Himanshu Srivastava.

firmness in the dollar and the

possibility of rising bond yields

in the US do not augur well for

capital flows into emerging markets like India, there is no immediate worry at the mo-

Besides, he also added that

the outflows have not been

huge which signifies that foreign investors are adopting a

cautious stance towards In-

dian equities rather than being

out ₹4,515 crore from the eq-

uities during July 1-16, depos-

itories data showed. At the

same time, they invested

₹3,033 crore in the debt seg-

ment. Net outflow during the

period under review stood at

In June, FPIs became net

Commenting on the FPI ac-

tivity in 2021 so far, V K Vi-

jayakumar, chief investment

strategist at Geojit Financial

Services, said it has been

expect 'muted'

ANALYSTS HAVE PREDICTED

a "muted" June quarter for tele-

com companies due to slow

smartphone sales amid lock-

downs, free recharges given by

telcos for low income users to

help them stay connected dur-

ing the pandemic and moderate

expects "subdued activity" in

the lower Arpu category and

consolidation of SIM — similar to 1QFY21 period —it remains cautious of a possible sequential

Wireless revenues for the quarter are anticipated to be relatively"tepid"dragged down by

sluggish smartphone sales

which were hit by localised lock-

downs, free recharges doled out

by companies for the bottom-

of-the-pyramid subscribers and

a moderation in subscriber ad-

ditions, a report by Emkay said.

Q1FY22 revenue growth for the

sector to be "slow".

ICICI Securities expected

decline in usage metrics.

J M Financial said while it

subscriber additions.

June quarter

buyers in Indian markets at

Overseas investors pulled

ment, he said.

negative on it.

₹1,482 crore.

₹13,269 crore.

"hugely volatile".

Analysts

for telcos

Though the continuing

"With markets trading near

wards the Indian market.

New Delhi, July 18

The application to the Au-

of the AAR has ruled.

'GST only on margin earned on

resale of second-hand jewellery'



vestments by Indian firms. Of the total investment dur-

ing June 2021, \$1.17 billion was in the form of issuance of guarantee, \$1.21 billion was

paid only on the difference be-

tween the selling and purchase

price if it purchases used/sec-

ond-hand gold jewellery from

individuals and there is no

Form No. INC-26

(Incorporation) Rules, 2014]
Advertisement to be published in the newspaper for change

Before the Central Government

Western Region, Mumbai, Maharashtra, India

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and

clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules,2014

In the matter of Integreon (India)

Private Limited having its registered

office at B-211, Swapnalok Apartments.

Mogra Village, Andheri (East) Mumbai

Mumbai City-400069, Maharashtra, India

lotice is hereby given to the General Public tha

he company proposes to make application !

he Central Government under section 13 of the

Iteration of the Memorandum of Association of

he Company in terms of the special resolution

assed at the Extra- Ordinary General Meetin

neld on Friday, July 16, 2021 to enable the

company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Uttar

Arry person whose interest is likely to be affecte

by the proposed change of the registered office

21 portal (www.mca.gov.in) by filing investor

of the company may deliver either on the MCA-

omplaint form or cause to be delivered or send

by registered post of his/her objections

nis/her interest and grounds of opposition to the

legional Director, Western Region, Mumbai,

Maharashtra, India at the address - Everest 5th

Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002

Maharashtra. India within fourteen days of the

tate of publication of this notice with a copy to the

"B-211, Swapnalok Apartments, Mogra Village, Andheri (East) Mumbai Mumbai City -

For and on behalf of the Applicant For Integreon (India) Private Limited

Login type

Alok Kumar Gupta (Director)

ddress mentioned below

100069, Maharashtra, India"

Date: 19-July-2021 Place: Gurgaon, Haryana

applicant company at its registered office at the

poorled by an affidavit stating the nature of

Companies Act, 2013 seeking confirmation

goods at the time of sale.

given as loan, while the equity investment stood at \$426.84 million.

Major investors included Tata Steel's \$1 billion in a wholly owned subsidiary in Singapore; Wipro's \$787.5 million in a wholly owned unit in the US; and Tata Power's \$131.25 million in a fully owned unit in Mauritius.

Reliance Industries invested \$56 million in agriculture and mining based WOS in Singapore: Interglobe Enterprises in-

vested \$51.5 million in a joint venture in the UK; ONGC Videsh \$48.31 million in a IV in Mozambique and Paharpur Cooling Towers \$48 million in a wholly owned subsidiary in Singapore.

Others included Tata Communications' \$50 million investment in WOS in Singapore; ONGC Videsh invested \$48.70 million in a JV in Russia; and **WNS Global Services invested** \$45 million in a JV in the Netherlands.



WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED Regd. Office: 3, Walchand Terraces, Tardeo Road,

Mumbai - 400034. CIN: L74999MH1908PLC000291, Tel.: (022) 23612195 / 96 / 97, Fax: (022) 23634527, E-mail: investors@walchand.com, Website: www.walchand.com

NOTICE IS HEREBY GIVEN that the 112th Annual General Meeting (AGM) of Walchandnagar Industries Limited will be held on Saturday, August 14, 2021 at 05:00 pm, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

change in the form/ nature of In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020, April 13, The AAR said GST is payable 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and January 13, 2021 only on the margin between the (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance sale and purchase prices. —PTI with these MCA circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the AGM of the Company will be held through VC / OAVM.

> The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 2020 and January 15, 2021. The requirements of sending Physical copy of the Notices of the 112th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.walchand.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of

> cast their vote on all resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the company is providing facility of voting through e-voting system during the AGM("e-voting"). The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again. Those members who shall be present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred doing so, shall be eligible to vote during the AGM. Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to

the facility of remote e-voting as well as voting during the AGM ("e-voting"). If your email ID is already registered with Company/Depositories, login details for e-voting

by the Depositories as on the cut-off date i.e. August 06, 2021 only shall be entitled to avail

are being sent on your registered email address. The details of remote e-voting are given below:

The remote e-voting will commence on Wednesday, August 11, 2021 (9.00 am) and end on Friday, August 13, 2021 (5.00 pm). The e-voting module shall be disabled for voting thereafter.

ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. Friday, August 06, 2021. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently

 ii) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after July 20, 2021 i.e. cut-off date for dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, July 21, 2021, may obtain the login details by sending a request at evoting investors@linkintime.co.in or evoting@nsdl.co.in.

n case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User's Manual available under help section at www.evoting.nsdl.com or email at helpdesk. evoting@nsdl.co.in Tel. 1800 222 990 Toll Free No.)

For Walchandnagar Industries Ltd.

Place: Mumbai Vice President (Legal & Taxation) & Company Secretary Date: July 18, 2021

Saurashtra Gramin Bank Head Office: 1st Floor, 2nd Wing, LIC Building, Mahila College Circle, Tagore Road, Rajkot: 360 001. E-mail: sgb99@rediffmail.com Web: www.sgbrrb.org

Advertisement For Engagement of Corporate BC with Saurashtra Gramin Bank For Bhavnagar Region Applications Are Invited From The Firm For The Engagement Of

Corporate BC With Saurashtra Gramin Bank For Bhavnagar Region interested Firms need to submit their application with necessary documents in hard copy to address given in website on or before 29.07.2021 up to 5.00 P.M. Details regarding engagement process are uploaded on our website www.sgbrrb.org. Any amendment/ change in whole selection process will be published on bank's website only. Date: 19-07-2021, Place: Raikot

Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha Ltd Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

Possession Notice (For Immovable Property)

(D-1) of the Maharashtra state co-operative societies Rules 1961)

Form-'Z'

Whereas The undersigned Special Recovery officer for Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha. Ltd., Ganpati Chowk, Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Notice has been issued according to the result of court dated 11.09.2017 of Rs. 2,40,742/- (Two lakh Forty Thousand Seven Hundred and Forty Two Rupees only) default borrower of above mentioned patsanstha Shri. Dinesh Devram Ovhal Resident

Jambul, Kanhe, Tal. Maval, Dist. Pune. Shri. Dinesh Devram Ovhal having failed to repay as per demand notice issued by Special Recovery officer notice is hereby given to the borrower that the undersigned has issued a notice for attachment of the property described here in below (dated 01.11.2017) and the undersigned has attached the property notice is hereby given to the default borrower Shri. Dinesh Devram Ovhal and the public in general that the undersigned has taken symbolic possession (dated 09.02.2021) as per the

Maharashtra state co-operative societies act 1960 and rule 1961-107 of section The default borrower Shri. Dinesh Devram Ovhal in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Shree Dolasnath Nagri Sahakar Patsanstha. Ltd., Ganpati Chowk, Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune for as amount of Rs. 2,40,742/- (Two lakh Forty Thousand Seven Hundred and Forty Two

Description of immovable property

Sub Registar, Maval & District council Pune, Taluka Panchayat Samiti Wadgaon Maval under the jurisdiction of Division Pune subdivision Taluka Maval village Mauje Jambhul Grampanchayat property number 212 Stone, Bricks, Cement Patra construction 27.9×17.6 Ft Area + Porch 4.5×8 Ft + Toilet 4×5 Ft Total Area 547.04 Sq Ft House

Date: 09.02.2021 Place: Jambul

Rupees only) and interest thereon



Shri D. S. Shevkari (Special Recovery Officer) Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha. Ltd , Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Possession Notice (For Immovable Property)

of (D-1) of the Maharashtra state co-operative societies Rules 1961)

Whereas The undersigned Special Recovery officer for Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Notice has been issued according to the result of court dated 22.09.2017 of Rs. 10,77,663/-(Ten lakh Seventy Seven Thousand Six Hundred Sixty Three Rupees only) default borrower of above mentioned patsanstha Shri. Dattatray Shankar Gund Resident -Kusgaon Bu., Lonawala, Tal-Maval, Dist. Pune Shri. Dattatray Shankar Gund having failed to repay as per demand notice

issued by Special Recovery officer notice is hereby given to the borrower that the undersigned has issued a notice for attachment of the property described here in below (dated 27.03.2018) and the undersigned has attached the property notice is hereby given to the default borrower Shri. Dattatray Shankar Gund and the public in general that the undersigned has taken symbolic possession (dated 18.02.2021) as per the Maharashtra state co-operative societies act 1960 and rule 1961-107 of section 11(D-1). The default borrower Shri. Dattatray Shankar Gund in particular and the

public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune for as amount of Rs. 10.77,663/- (Ten lakh Seventy Seven Thousand Six Hundred Sixty Three Rupees only) and interest thereon. **Description of immovable property**

Sub Registar, Maval & District council Pune, Taluka Panchayat Samiti Wadgaon Maval under the jurisdiction of Division Pune subdivision Taluka Maval village Mauje Kusaaon Bu. property number 143 Soil, Bricks, Cement Patra construction 50 Ft. X 30 Ft. Total Area 1500 Sq. Ft. House property.

(Special Recovery Officer) Date: 18.02.2021 Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Place: Kusgaon Bu Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

SALE NOTICE UNDER IBC, 2016 ELECTRA ACCUMULATORS LIMITED (In Liquidation) Registered Office :- 19, Mahavir Nagar, N.H. No.8, Vapi Gujarat - 396195

The following Assets of Electra Accumulators Limited (In Liquidation) forming part of Liquidation Estate are for sale by the Liquidator. The Sale will be done through the E-Auction platform: https://www.eauctions.co.in (with unlimited extension of 5 minutes each) Reserve Price EMD @ 10 % of Asset Description (Rs. in Lacs) | Reserve Price, Rs.

Plant And Machineries	27.00	2,70,000.00
2. Inventory	03.00	30,000.00
3. Vehicles	01.25	12,500.00
Interested applicants may refer to the CO INFORMATION DOCUMENT containing details E-Auction, E-Auction Bid form, Eligibility Crite requirements at a graph of the containing details.	of terms and eria, Declaration	conditions of online by Bidders, EMD

The Liquidator have right to accept or cancel or extend or modify etc any terms and conditions of E-Auction at any time. He has right to reject any of the bid without giving

. EMD (i.e. 10 % of reserve price) & Documents Submission deadline is 05.00 p.m. IST on 31/07/2021, either by NEFT to Bank Account Of Electra Accumulators Limited In Liquidation, in IDBI Bank, Ghod Dod Road Branch, Surat A/C No. 0051102000123402 and IFSC Code IBKL0000051 and sending proof of deposit along with all the necessary disclosures to ip nandish vin@gmail.com or by post at C/53, Shanti Niketan Row House, Opp Sagar Complex, Besides Sneh Sankul Wadi, Anand Mahal Road, Surat-395009 GUJARAT,

Inspection of the assets mentioned above shall be available on 26.07.2021 between

11.00 am to 4.00 pm E-Auction will be conducted from 11 a.m. to 2.00 p.m. IST on 2nd August, 2021

. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS BASIS". "AS IS WHAT IS BASIS" " WHATEVER IS THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" ONLY.

CA Nandish Sunilbhai Vin, Liquidator IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P02117/2020-2021/13270 Date: 19.07.2021 Email: ip.nandish.vin@gmail.com Place: Surat

Gujarat State Petronet Limited Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

NOTICE (For the attention of Equity Shareholders of the Company)

Reg. Off.: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Tel.: +91-79-23268500/6670100

Fax: +91-79-23268506, Website: www.gspcgroup.com, E-mail: investors.gspl@gspc.in

Transfer of the Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("the Rules") The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all Shares in

respect of which Dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Demat Account.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually the concerned Shareholders whose Shares are liable to be transferred to IEPF Demat Account in respect of the Dividends declared by the Company for the FY 2013-14 for taking appropriate action(s). The list of concerned Shareholders is also available on the Company's website viz. www.gspcgroup.com under Investor Section.

in case the Company does not receive any communication from the concerned

Shareholders for claim of Dividend on or before 5th October, 2021, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the Shares to the IEPF Demat Account by the due date as per procedure stipulated in the Rules without any further Notice to the Shareholder. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed Dividend amount and/or Shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules. The concerned Shareholder(s) holding Shares in physical form and whose Shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of Shares to IEPF Authority, the original Share Certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. In case Shares are held in demat form, to the extent of Shares liable to be transferred, shall be debited from the Shareholders account.

The Shareholders may further note that, both the unclaimed Dividend and the Shares transferred to IEPF, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following procedure prescribed by the Rules. In case the Shareholders have any queries on the subject matter and the Rules

they may write to the Company at its Corporate Office viz. GSPL Bhavan E-18-GIDC Electronic Estate, Nr. K-7 Circle, Sector-26, Gandhinagar-382028 Tel.: 079-23268500 Fax No.: 079-23268506 Email: investors.gspl@gspc.in Website: www.gspcgroup.com or the Company's Registrar and Share Transfer Agent at KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032. Tel.: 040 67162222, Toll Free No.: 18003094001, Fax No.: 040-23001153 Email einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com.

For Gujarat State Petronet Limited

Place: Gandhinagar Date: 17th July, 2021

Rajeshwari Sharma

Company Secretary



Shri D. S. Shevkari

School of Engineering

Last Date to Apply for AEEE

Computer Science

INTRODUCING B.Tech in Automation & Robotics Engineering

Electronics & Computer

AMRITAPURI · BENGALURU · CHENNAI · COIMBATORE



Yes, seats will be

alloted only after

the CBSE results

are announced!

amrita.edu/btech

Apply 🦥 Online

+91 94437 97777

Helpline Number

Electrical &

Electrical & Computer





Amrita Entrance

Examination -

Engineering

(AEEE) 2021

FINAL

#CLAIMYOURFUTURE WITH CUTTING-EDGE B.TECH PROGRAMMES

The B.Tech Programmes are offered across 4 campuses of Amrita School Of Engineering

ONE-OF-A-KIND INITIATIVE

AMRITA SHORT, FOCUSED LEARNING

PHASE

Apply with your

best scores from

AEEE 2021

JEE Mains 2021

SAT

PUEE

以到 Computer Science

Computer Science

(Cyber Security)

28 JULY 2021

SCAN TO APPLY



NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, August 13, 2021 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular no. 20/2020 dated May 5, 2020 read with circular nos. 14/2020, 17/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021, respectively (collectively referred to as "MCA Circulars") permitted convening the AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013

and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with circulars issued

thereunder, the AGM of the members of the Company will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"). Members may note that the Notice and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.seamec.in websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the National Securities Depository Limited (NSDL) website at www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all it Members to cast their votes on all resolutions which is set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. If your e-mail address is not registered with the Depositories (if shares held in electronic form) / Company

(if shares held in physical form), you may register on or before 05:00 (IST) on Friday, August 6, 2021 to receive the Notice of AGM along with the Annual Report 2020-21 by following the below procedure: In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned

copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to contact@seamec.in

ii. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card to contact@seamec.in / rta@cbmsl.com. If you are an Individual shareholders holding securities in demat mode, you are requested to refer to follow detailed instructions set out in the Notice of AGM.

Helpdesk for Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Individual Shareholders holding Members facing any technical issue in login can contact NSDL

Helpdesk details

securities in demat mode with NSDL	helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 or 022-23058542-43
Secretary, Tel: 022 66941800, Email- or contact Mr. Amit Vishal, Senior Ma	e or during the AGM, can contact Ms. Sneha Valeja, Assistant Company contact@seamec.in or NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 anager – NSDL at amitv@nsdl.co.in /022-24994360/ +91 9920264780

or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager- NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in / 022-24994553/ Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular,

instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM. By order of the Board of Directors

Place: Mumbai Date : July 18, 2021



SESSION STARTS ON

18 JULY 2021


amrita.edu/epf

Engineering Foundation Bridging the gap between

CERTIFICATE PROGRAMME

Electronics & Communication

science and technology among high school students who aspire to become engineers.



BRIGE PROGRAMMES DESIGNED TO TRANSITION +2 STUDENTS INTO ENGINEERING.

SCAN TO REGISTER



Education for Life. Education for Living.

President - Corporate Affairs, Legal and Company Secretary

S. N. Mohanty



संक्षिप्त

बुद्धिबळ: विदित, हरिकृष्णा, प्रज्ञानंद विजयी सोची (रिशया): भारताचा ग्रॅंडमास्टर विदित गुजराथी, ¶ी. ₽ हरिकृष्णा आणि आर. प्रज्ञानंद यांनी 'फिडे' विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत∎ रविवारी दिमाखदार विजयासह चौथी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत २२व्या क्रमांकावरील विदितने बी. अधिबानवर लक्षवेधी विजय मिळवला. पहिल्या डावात विदितने ४३ चालींत अधिबानला नमवले. तर दुसरा डाव बरोबरीत सुटला.🗗 हरिकृष्णाने काँस्टनटिन ल्युपूलेस्कूला पहिल्या डावात ४८ मालींत हरवले. प्रज्ञानंदने मायकेल क्रॅसेन्कोवचा पहिल्या डावात ४५ छालींत अराभव 🛭 केला. त्यानंतर दोघांनी दुसरे डाव

बरोबरीत सोडवले. क्रिकेट : बटलरमुळे इंग्लंडची बरोबरी

लीड्स: कर्णजाराजीस बटलरने साकारलेल्या ५९ धावांच्या (३९) चेंडू, ७ चौकार, २ षटकार)₽ खेळीच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानवर दुसऱ्या ट्वेन्टी-२०🎩 सामन्यात ४५ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी∎ बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव १९.५🎩 षटकांत २०० धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने ९ बाद १५५💵 धावसंख्येवर पाकिस्तानला रोखले. साकिब मेहमूदने ३ बळी घेतले. क्रिकेट : बांगलादेशच्या विजयात शाकिब चमकला

हरारे : शाकिब अल हसनच्या शानदार फलंदाजीच्या बळावर बांगलादेशने दुसऱ्या एकदिवसीय। सामन्यात झिम्बाब्वेवर तीन गडी🗗 राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकन अथम फलंदाजी करताना वेस्ली मॅढेव्हेरेच्या (५६) 🛭 फलंदाजीमुळे ९ बाद २४० धावा🗗 केल्या. बांगलादेशकडून शोरीफूल🕨 इस्लामने ४६ धावांत ४ बळी घेतले.🛭 त्यानंतर शाकिबने नाबाद ९६ धावा करीत पाच∎्येंडू राखून संघाला विजय∎

मिळवून दिला. बॉक्सिंग : गितिका, मृणालची विजयी सलामी

सोनिपत: हरयाणाच्या विश्वविजेत्या गितिकाने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात गुजरातच्या गायल झाला 🗗 हिचा पराभव कस्मा रविवारी राष्ट्रीय🎩 युवा बॉक्सिंग स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. महाराष्ट्राच्या मृणाल∎ जाधवने ५७ किलो गटात राजस्थानच्या अंजूला ५-० असे नमवले. विश्वविजेत्या अल्पिगा पठाणने (+८१ किलो) यशस्वी पठाणीयाला ५-० असे नमवले.🏾

त्रिकुटामुळे भारताचे वर्चस्व

धवन, किशन, पृथ्वी यांच्या फटकेबाजीच्या बळावर श्रीलंकेवर सात गडी राखून मात

पीटीआय, कोलंबो

द्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दुष्टीने संघबांधणी करणाऱ्या भारतीय संघाचे सर्व प्रयोग रविवारी प्रशस्वी ठरले. क्यांधार शिखर धवन (९५) चेंडूंत माबाद ८६ धावा), डावखुरा इशान किशन (४२∎चेंडूंत∎५९)₽ आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (२४) चेंड्रंत ▶४३) मा त्रिकुटाने केलेल्या ▶ चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला तब्बल सात गडी आणि ८० 🗗 राखुन सहज पराभृत∎ केले.■

भारत-श्रीलका किकट मालिका

श्रीलंकेने बदलेले बर६३ बधावांचे ॿ लक्ष्य भारताने ३६.४ षटकांत गाठले. लक्ष्याचा गाठलाग करताना मुंबईकर पृथ्वीने∎ धडाकेबाज∎ सुरुवात∎ केल्यामुळे भारताने पाच षटकांतच अर्धशतकाची वेस ओलांडली. अअ चौकारांची∎आतषबाजी∎केल्यावर∎ पृथ्वी माघारी गरतला. गात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या किशनने पहिल्याच में डूवर षटकार लगावून फटकावून धवनला सुयोग्य साथ धावगती कायम राखली. किशनने ॎ दिली. ▶३७व्या षटकातील ▶ चौथ्या ▶ आठ चौकार आणि दोन षटकारांसह चेंडूवर एकेरी धाव घेत धवनने कारकीर्दीतील 🗷 हिल्याच एकदिवसीय 🗗 भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब सामन्यात अर्धशतक झळकावत∎ केले. या विजयासह∎भारताने∎तीन∎ वाढदिवसही साजरा केला.∎बाद∎ लढतींच्या∎मालिकेत १-० अशी होण्यापूर्वी त्याने धवनच्या साथीने आघाडी घेतली असून दुसरा सामना दुसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भर मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.

त्यानंतर धवनने सामन्याची सूत्रे। खेळणाऱ्या प्रजुर्वेंद्र चहल (२/५२)। हाती∎ घेत∎ कारकीर्दीतील∎ ३३वे∎ आणि कुलदीप यादव (२/४८)मा अर्धशतक साकारले. चौथ्या फिरकीपटुंच्या बळावर भारताने नोंदणीकृत कार्यालयांचे स्थानांतरण सुकर होण्याकरिता क्रमांकावर आलेल्या मनीष्∎ांडेने २६₽ श्रीलंकेला ९ बाद₽२६२₽धावांत₽ धावांचे योगदान दिले, तरमदार्पणवीर रोखले. महलने अविष्का फर्नांडोला सूर्यकुमारम्यादवने नाबाद ३१ मावा। (३३) आणि कर्णधार दसून रानाका।

90 शिखर धवन हा एकदिवसीय कारकीर्दीत ६,००० धावांचा टप्पा गाठणारा भारताचा 90वा फलंदाज ठरला.

> **२** इशान कारकोर्दीतील पहिल्या एकिदवसीय व द्वेन्टी-२० सामन्यात अर्धशतक साकारणारा रॉबिन उथप्पानंतरचा भारताचा दुसरा फलंदाज ठरला.

(३९) यांना बाद केले, तर कुलदीपने भानुका•राजपक्क्षा (२४)•आणि• मिनोद मानुका (२७) म्यांचे बळी ▶ मिळवले. अखेरच्या षटकांत धमिका करुणारत्नेच्या (नाबाद ४३) । फटकेबाजीमुळे श्रीलंकेने अडीचरोे ■ २/४९) धावांचा टप्पा गाठला.

फॉर्म नं. आयएनसी-२६

(कंपन्या (विधिसंस्थापन) नियम, २०१४ च्या

स्थानांतरणाबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाची जाहिरात

पश्चिम प्रदेश, मुंबई, महाराष्ट्र, भारत कॅंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १३ च्या पोट-कलम

(४) "आणि कॅपन्या" (विधिसंस्थापन) नियम, "२०१४" च्या

नियम ३० च्या पोट-नियम (५) च्या खंड (ए) च्या प्रकरणात

इंटेग्रेऑन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकरणात

आमं जनतेसं याद्वारा सूचना देण्यात येते की, कंपनी

'महाराष्ट्र राज्य'' येथून ''उत्तर प्रदेश राज्यात'' असे तिच्या

शुक्रवार, १६ जुलै २०२१ रोजी घेण्यात आलेल्या तिच्या

जादा" सर्वसाधारण" सभेत" मंजूर" झालेल्या" विशेष" ठरावाच्या अनुसार कंपनीच्या संस्थापन समयलेखाच्या फेरबदलाच्या

नेश्चितीकरणास पृष्टी देण्याकरिता कंपन्या अधिनियम, २०१३

च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामृबं

कोणत्याही व्यक्तीच्या हितास बाधा झाल्यास ती खाली नमुद

केलेल्या तिच्या नोंदणीकृत कार्यालयात अर्जदार कॅंपनीकडे

प्रतीसह या सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा

दिवसांच्या आत[ै] ''प्रादेशिक' संचालक'', पश्चिम प्रदेश,

मुंबई, महाराष्ट्र, भारत, पुढील पत्यावर- एव्हरेस्ट, ५ वा

मजला, १०० मरिन लाइन्स, मुंबई-४००००२ " यांच्याक डे त्याच्या/तिच्या हिताचे स्वरूप आणि विरोधाची कारणे नमूद

करूँन रापथपत्राद्वारा पृष्ट्यर्थ त्याचे/तिचे आक्षेप रजिस्टर्ड

पोस्टाने पाठवू शकेल किंवा पोचवणी करूँ शकेल किंवा

इन्व्हेस्टर कम्प्लेंट फॉर्म फाइल करून एमसीए-२१ पोर्टल

(www.mca.gov.in) यावरून पोचवणी होईल अशा बेताने

''बी-२११, स्वप्नलोक अपार्टमेंट्स, मोग्रा व्हिलेज, अंधेरी

इंटेग्रेऑन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड करिता

अलोक" कु" ॥र" गुप्ता (**संचालक**)

डीआयएनः ०८०६२९३३

(पू.), मुंबई, मुंबई सिटी-४०००६९, महाराष्ट्र, भारत''

पाठवृ शकेल किँवा पोचवणी करूँ शकेल.

तारीख : "१९" जुलै" २०२१"

तिचे नोंदणीकृत कार्यालय येथे असलेले-

तत्पूर्वी, तब्बल दोन वर्षांनी एकत्रित्। (पू.), मुंबई, मुंबई सिटी-४०००६९, महाराष्ट्र, भारत

नियम ३० च्या अनुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या

शिखर धवन संक्षिप्त धावफलक

(चिमका करुणारत्ने नाबाद ४३; कुलदीप यादव २/४८, यजुर्वेंद्र चहल २/५२) पराभूत वि. भारतः ३६.४ षटकांत ३ बाद २६३ (शिखर धवन नाबाद ८६, इशान किशन ५९, पृथ्वी शॉ ४३; धनंजया डीसिल्व्हा • सामनावीर : पृथ्वी शॉ

श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २६२

क्रमिनकला नमवून आनंदने स्पार्कासन करंडक जिंकला

चौथ्या डावात बरोबरीनंतर २.५-१.५ अशा फरकाने वर्चस्व

पीटीआय, डॉर्टमंड

माजी विश्वविजेत्या विश्वनाथन**।** आनंदने रविवारी∎चौथ्या डावात∎ परंपरागत प्रतिस्पर्धी व्लादिमिर क्रॅमनिकला बरोबरीत रोखले आणि स्पार्कासन करंडक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.■

चार∎ डावांच्या • 'नो ■ कॅसलिंग' ■ लढतीत आनंदने क्रॅमनिकाला २.५-१.५ अशा फरकाने हरवले. निर्णायक डावात टॅरॅश व्हॅरिएशनचा डाव रचत∎ आनंदने ४० गालींनंतर क्रॅमनिकशी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.

आनंदने मंगळवारी सलामीचा डाव जिंकत आघाडी घेतली, मग बुधवारी दुसरा डाव बरोबरीत सुटला. तिसऱ्या डावात आनंद आणि ॲमनिक्मे ६१ 📗 चालींत∎ बरोबरी∎ स्वीकारली.▶ क्रॅमनिक्मो चिवट झुंज देत आव्हान जिवंत∎राखले∎होते.∎सामन्यातीला

बोली मागविणारी ऋचना ५०

हेटावाने वॉटर सप्लाय लाइन सिडकोच्या १५०० एमएम डायावरील

हेटावाने डॅमपासून ते एमबीआरपर्यंत कन्नेक्शन असलेल्या मार्गस्थ

गावांकरिता विविध डायामीटर्सच्या वॉटर मीटर्सची तरतूद करणे व जोडणे

सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमूद केलेल्या कामाकरिता जे

बोलीदार सिडको लि. किंवा केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकार आणि

त्यांच्या उपक्रमांत योग्य वर्ग व प्रवर्गात नोंदणीकृत आहेत व अनिवार्य पात्रता

कसोट्यांची पूर्तता करीत आहेत तसेच ज्यांनी वॉटर मीटर्स व व्हॉल्वजची

तरतूद करणे व जोडणे यासारखी तत्सम स्वरूपाची कामे पूर्ण केली आहेत

अशा अनुभवी भावी बोलीदारांकडून ई-निविदा प्रक्रियेद्वारा ''ऑनलाइन'

१. कामाचे नाव: हेटावाने वॉटर सप्लाय लाइन सिडकोच्या १५०० एमएम

डायावरील हेटावाने डॅमपासून ते एमबीआरपर्यंत कन्नेक्शन असलेल्या

मार्गस्थ गावांकरिता विविध डायामीटर्सच्या वॉटर मीटर्सची तरतूद करणे व

७. निविदा प्रक्रिया शुल्क: रु.५,९००.००/- (१८% जीएसटी अंतर्भूत

बोली कार्यक्रमासह बोली कागदपत्रे २२.०७.२०२१ रोजी सायं. ०५.०१

वा.पासून mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.

अधीक्षक अभियंता

सिडको/जनसंपर्क/१५०/२०२१-२२

(डब्ल्यू/एस)

बाब दर टक्कें वारी बोली मागवीत आहेत.

५. नोंदणी वर्ग: वर्ग-IV व $\bar{}$ त्यावरील. $\bar{}$

४. इरठे: रु. १,०७,०००/-.⁻

CIN - U99999 MH 1970 SGC-014574

www.cidco.maharashtra.gov.in

(ना-परतावा)). "

२. सी.ए. नं.: ०३/सिडको/ईई(हेटावाने)/२०२१-२२.⁻⁻

३. बोलीकरिता ठेवलेली रक्कम: रु. १,०६,००,८२३.५०.

६. पूर्तता कालावधी: ९०⁻(नव्वद) दिवस (पावसाळा धरून).

जोडणे.



स्पाकासन करडक बद्धिबळ स्पधा

उत्कंठा वाढवण्यासाठी 'नो कॅसलिंग'। लढतीत कॅसलिंगला परवानगी नसते.। बुद्धिबळात राजाच्या संरक्षणासाठी 'कॅसलिंग' या एकाच 🗷 वालीत राजा। आणि हत्ती हे दोन मोहऱ्यांच्या जागा बदलता येतात. गेल्या आठवड्यात झॅग्रेब्रग्येथे

झालेल्या क्रोएशिया बुद्धिबळ स्पर्धेत (जलद आणि अतिजलद) आनंदने उपविजेतेपदासह दिमाखदारा पुनरागमन केले होते.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (पत्तन योजना आणि विकास विभाग)

ISO 9001:2015, ISO 14001:2015, ISO 27001:2013, ISO 45001:2018 CERTIFIED लघ् ई-निविदा सूचना

निविदा क्र. : जेएनपी/पीपीडी/इाय पोर्ट/जालना/टी-४२/२०२१ दि. १५/०७/२०२१ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट द्वारे "ड्राय पोर्ट प्रकल्पांसाठी व्यवहार सल्लागार व प्रकल्प देखरेख सेवांसाठी सल्लागारांच्या नेमणूकी करिता" निविदेतील करारनिर्दिष्ट "किमान पात्रता मानक'' पूर्तता करीत असलेल्या अनुभवी एजेन्सीज्ंकडून **दि. १९/०७/२०२१ ते** १७/०८/२०२१ पर्यंत "ऑनलाईन" निविदा दोन लिफाफ्यात मागविण्यात येत आहेत. पूर्ण भरलेल्या निविदा दि. १७/०८/२०२१ रोजी १५०० वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी "ऑनलाईन"

प्रक्रियेद्वारे जमा कराव्यात. निविदा कागदपत्रासह सविस्तर निविदा आमंत्रण सूचना ज.ने.

पोर्ट ट्रस्टचे संकेतस्थळ www.jnport.gov.in किंवा https://eprocure.gov.in वर म्ख्य व्यवस्थापक (प.यो. आणि वि.वि.)

Nibhaye Vaade —

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड (CIN: L67200MH2000PLC129408)

नोंदणीकृत कार्यालयः आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४९४, वीर सावरकर मार्ग, सिध्दिविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ दु: ०२२-६१९६११०० फॅक्स: ०२२-६१९६१३२३ संकेतस्थळ: <u>www.icicilombard.com</u> ई-मेल: <u>investors@icicilombard.com</u>

> एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर

याब्दारे सूचना देण्यात येते की, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या (''कंपनी'') सभासदांची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम''), मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ रोजी दु. २.०० वा. (भाप्रवे) व्हीडीयो कॉन्फरन्सींग

(''व्हीसी'') / अन्य ऑडीयो व्हीज्युअल साधनांव्दारे (''ओएव्हीएम''), एजीएम सूचनेमध्ये वर्णित सर्वसाधारण आणि विशेष कामकाज निष्पादनासाठी सामाईक स्थळावर सभासदांच्या उपस्थिती विना संपन्न होणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे वितरीत ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० दिनांकित परिपत्रकासह वाचित १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२० दिनांकित परिपत्रकानुसार

(सामुदायीकरित्या 'एमसीए परिपत्रक' म्हणून संबोधित) आणि सेबीद्वारे वितरीत १५ जानेवारी, २०२१ आणि १२ में, २०२० च्या दिनांकित परिपत्रकासह वाचित (सामुदायीकरित्या ''सेबी परिपत्रक'' म्हणून संबोधित) सोबत कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सहवाचित कंपनी कायदा, २०१३ च्या सेवशन १०८, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (''सेबी'') (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ४४ च्या अनुपालनामध्ये एजीएम आमंत्रित करण्यात येईल. ज्या सभासदांचे ईमेल आयडी, कंपनी / डिपॉजिटरी पार्टीसीपंट्सकडे कट-ऑफ दिनांक

शुक्रवार, ९ जुलै, २०२१ रोजी नोंदविलेले आहेत त्या सर्व सभासदांना कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२१ चा वार्षिक अहवालासोबत २१व्या एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात आली आहे. सदर सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळ www.icicilombard.com, स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळ, म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या <u>www.nseindia.com</u> वर आणि नेंशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहेत.

कंपनीने वार्षिक अहवालासह सूचनेची पाठवणी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे रविवार, १८ जुलै, २०२९ रोजी पूर्ण केली आहे. एकविसाय्या एजीएमधी सूचना आणि वार्षिक अहवालाची भौतिक प्रत पाठवण्याची आवश्यकतेची उपरोक्त नमूद एमसीए/सेबीच्या परिपत्रकांनुसार पूर्तता केली

सभासद भौतिक स्वरूपात भागधारक असतील आणि त्यांनी कंपनीकडे त्यांचा इमेल पत्ता नोंदविलेला/अद्ययावत केलेला नसेल त्यांना कंपनीच्या आरटीए अर्थात केफीन टेक्नॉलॉजीस प्रायब्हेट लिमिटेड यांना einward.ris@kfintech.com येथे फोलीयो क्र., भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (पुढील आणि मागील), पॅन कार्डची स्व–साक्षांकीत स्कॅन प्रत, आधार कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रतीसह कंपनीच्या investors@icicilombard.com वर पाठविलेल्या प्रतीसोबत लिहन आपला ईमेल पत्ता नोंदविणे / अद्ययावत करणे आवश्यक आहे. डीमॅटराईज्ड प्रारूपामध्ये भागधारक सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल पत्ते, ज्यांच्याकडे त्यांचे

हिमेंट खाते परिरक्षीत आहे त्या संबंधीत डीपॉजिटरी पार्टीसीपंटसकडे नोंदणी /अद्ययावत https://www.icicilombard.com/investor-relations/shareholderform ব্যথ कंपनीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची नोटीस (रिमोट ई-व्होटींग सूचना समाविष्ट)

इलेक्ट्रॉनिक पध्दतीने प्राप्त करण्याच्या मर्यादित कारणासाठी प्रक्रिया सक्षम केली आहे. कंपनीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी सभासदांनी कृपया ईमेल पत्ता आणि मोबाईल क्र. अधिकृतीच्या मार्गदर्शनानुसार प्रक्रियेचे पालन करावे. कोणतीही शंका असल्यास, सभासदानी <u>investors@icicilombard.com</u> येथे लिह्न विचाराये.

39 मार्च, २०२१ रोजी संप्रलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मिळविण्यास सदस्यांची पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१ ते मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट)

एजीएममध्ये मान्यता प्राप्त झाल्यास, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश परत मिळण्यासाठी सदस्यांचा हक निश्चित करण्यासाठी कंपनीने मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ 'रेकॉर्ड तारीख' निश्चित केले आहे.

रिमोट ई-व्होटींग कालावधी शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१ रोजी (सं. ९.०० वा. भाप्रवे) नुसार सुरू होईल आणि सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) अनुसार समाप्त

होईल. कट-ऑफ दिनांक अर्थात मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीचे भौतिक प्रारूपामध्ये किंवा डिमेंटराईज्ड प्रारूपामध्ये भागधारक असलेले सभासद सदर कालावधी दरम्यान त्यांचे मतदान, इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करू शकतील एजीएम सूचना पाठविल्यानंतर परंतू कट-ऑफ दिनांक मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ नंतर जर कोणती व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल, तर तो / ती एनएसडीएल यांना ईमेल आयडी :

evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापी, जर तो / ती रिमोट ई-व्होटींगसाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर तो / ती विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून त्याचे / तीचे मतदान करू शकतील. सभासद त्यांच्या रिमोट ई-व्होटींग लॉगइन क्रेडेन्शीयलचा उपयोग करून, एनएसडीएलद्वारे www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करण्यात येणाऱ्या एजीएममध्ये उपस्थित राह शकतील

किंवा एजीएमचे लाईव्ह वेबकास्ट पाह् शकतील. सभासदांना वेबकास्ट सुविधेचा वापर करण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे.

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी

- रिमोट ई-व्होटींग माध्यम सोमवार, ९ ऑगस्ट, २०२९ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) नंतर. निष्क्रिय करण्यात येईल.
- ठरावावर एकदा मतदान केल्यानंतर, सभासदाना नंतर ते बदलता येणार नाही.
- एजीएम दरम्यान ई-व्होटींगसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येईल, जी रिमोट ई-व्होटींग कालावधी दरम्यान ज्या सभासदांराना मतदान करणे शक्य झाले नाही अशा सभासदांसाठी
- ज्या सभासदांनी एजीएमच्या पूर्वी त्यांचे मतदान केले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राह् शकतील/भाग घेऊ शकतील, परंतू ते पुन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील.
- ज्या व्यक्तिचे नाव डिपॉजिटरीजदारे परिरक्षित सभासदांचे रजिस्टर किंवा लाभधारक

मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ दिनांक मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ रोजी अभिलेखित असेल आणि अन्यथा मतदान करण्यास रोधित नसेल, केवळ त्याच व्यक्ती रिमोट ई-व्होटींग तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटींग सुविधा प्राप्त करण्यासाठी/ एजीएममध्ये भाग घेण्यासाठी पात्र असतील. जी व्यक्ती कट-ऑफ तारखेला सभासद नसेल, त्यांनी सदर सूचना केवळ माहितीच्या हेतूसाठी आहे असे समजावे.

सर्व सभासदांसाठी ई-व्होटींगची पध्दत आणि प्रक्रिया सचनेमध्ये नमद आहे. ई-व्होटींग संदर्भात कोणतीही विचारणा असल्यास, सभासदांनी www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पहावे किंवा टोल फ्रि क्र. : १८०० २२ ४४ ३० आणि १८०० १०२० ९९० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी. काही तक्रार असल्यास पल्लवी म्हान्ने, व्यवस्थापक-एनएसडीएल यांना pallavid@nsdl.co.in येथे किंवा द्रश्यनी क्र. : १८०० २२ ४४ ३० आणि १८०० १०२० ९९० वर विनंती पाठवायी, ते इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे मतदान सुविधेच्या संदर्भातील तक्रारीना संबोधित करतील. सभासद वैकल्पिक स्वरूपात, कंपनी सचिव यांना सुध्दा <u>investors@icicilombard.com</u> येथे लिह् शकता.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड करीता

विकास मेहरा कंपनी सचिव

१८ जुलै, २०२१ एसीएस क्र. १२११७ आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड, उपरोक्त प्रदर्शित आयसीआयसीआय टेड लोगो आयसीआयर्सीआय बँकेच्या मालकीचा आहे आणि अनुझप्ती अंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड द्वारे वापरण्यात आला आहे आणि लोम्बार्ड ट्रेंड लोगों आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्यूरन्स कंपनी लिमिटेडच्या मालकीचा आहे. नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४९४, वीर सावरकर मार्ग, सिध्दिविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५. आयआरडीए नोंद: क्र. ११५, टोल मुक्त क्र. १८०० २६६६. फॅक्स क्र. : ०२२–६१९६१३२३. CIN: L67200MH2000PLC129408. UIN: ADV/12608. संकेतस्थळ:

www.icicilombard.com ई-मेल : customersupport@icicilombard.com.

मिनादला तंदुरुस्ती शिबिरातून

लोकसत्ता क्रीडा प्रतिनिधी

वर्षांपासून कामगिरी∎ करूनही मिनाद₽ मांजरेकरला∎ मुंबईच्या 🕨

शिबिरातुन₽

चौकार

षटकार ०

पथ्वी शा

शिबिरात स्थान लाभले नाही.🏿

वगळल्याबद्दल आश्चर्य!

मिनाद मांजरेकर वगळण्यात् आल्यामुळे क्रिकेट

वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात

उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या २४ वर्षीय मिनादने गेल्या दोन वर्षांत ८३ बळी मिळवले. यामध्ये सौराष्ट्राविरुद्धच्या एकमेव रणजी सामन्यातील सहा बळींचा समावेश∎ आहे. ■ २०१९-२०च्या हंगामात्र त्याने 🛮 २३ 🏲 वर्षां खालील क्रिकेट स्पर्धांमध्ये एकूण ▶९ बळी प्राप्त∎केले.∎मात्र∎तरीही∎त्याला≢

मुंबई: स्थानिक हंगामात गेल्या दोन

पिश्चम रेल्वे वांद्रे टिर्मिनस - जामनगर / भावनगरदरम्यान विशेष गाड्या सुरू करीत आहेत

	ट्रेन नं.	प्राथमिक स्थानक व गन्तव्य स्थानक	तारीख प्रभावापासून	सेवांचे दिवस	प्रस्थान	आगमन
(२ ९१२३	वांद्रे टर्मिनस - जामनगर हमसफर सुपरफास्ट स्पेशल	२४.०७.२०२१	सोम./ गुरु./ शनि.	२३.५५ वा.	१४.२५ वा. (पुढील दिवशी)
०९१२४ जामनगर - वांद्रे टर्मिनस हमसफर सुपरफास्ट स्पेशल		२५.०७.२०२१	मंगळ./ शुक्र./ रवि.	२०.०० वा.	०९.३० वा. (पुढील दिवशी) ं	

थाबा स्थानक : बाारवला, वापा, सुरत, भरू व, वडादरा, आणद, अहमदाबाद, वरमगाम, सुरद्रनगर, । वांक नेर, राजकोट आणि हापा स्थानके दोन्ही दिशांतील.

रचना : एसी-३ टिअर व स्लीपर क्लास कोचेस

L		रवनाः रुना रह्ना		714 47 44. F		
Г	०९२३५	वांद्रे टर्मिनस - भावनगर	२६.०७.२०२१	सोमवार	१६.४५	०५.४० वा.
ı		सुपरफास्ट स्पेशल			वा.	(पुढील दिवशी
ľ	०९२३६	भावनगर - वांद्रे टर्मिनस	२५.०७.२०२१	रविवार	१७.४५	०७.५० वा.
ı		सुपरफास्ट स्पेशल			वा.	(पुढील दिवशी
	थांबा	। स्थानके : बोरिवली, डहाणू रोड, , वापी	, मवसारी, सुरत,	भरु घ, घडोद	रा,∎आणंद,	, माडियाड,
				<u> </u>		$\circ \circ \circ$

अहमदाबाद, विरमगाम, जोरावरनगर, बोटाद, ढोला, स्रोनगढ वर्षसिहोर गुजरात स्थानके दोन्ही दिशातील.

रचना : एसी-२ टिअर, एसी-३ टिअर, स्लीपर क्लास व सेकंड क्लास सीटिंग कोचेस.

पश्चिम रेल्वे वांद्रे टर्मिनस - महुवा व मुंबई सेन्ट्रल– अहमदाबाददरम्यान गाड्या पूर्ववत सुरू करीत आहेत

ट्रेन नं.	प्राथमिक स्थानक व गन्तव्य स्थानक	पूर्ववत प्रभावापासून	सेवांचे दिवस	प्रस्थान	आगमन
०९२८९	वांद्रे टर्मिनस - महुवा सुपरफास्ट स्पेशल	२३.०७.२०२१	शुक्रवार	१६.४५ वा.	०६.४५ वा. (पुढील दिवर्श
०९२९०	महुवा - वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल	२४.०७.२०२१	शनिवार	१९.२० वा.	०९.३० वा. (पुढील दिवशी
०२९३१	मुंबई सेन्ट्रल - अहमदाबाद डबल डेकर	२१.०७.२०२१	रविवार वगळता आठवड्याचे ६ दिवस	१४.३० वा.	२१.४० वा. (त्याच दिवशी
०२९३२	अहमदाबाद - मुंबई सेन्ट्रल डबल डेकर	२१.०७.२०२१	रविवार वगळता आठवड्याचे ६ दिवस	०६.०० वा.	१२.५५ वा. (त्याच दिवशी

वरील सर्व गाड्या पुढील सल्ला मिळेपर्यंत चालू राहतील.

वरील ट्रेन्सच्या थांब्यांबाबत सविस्तर वेळांकरिता कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

्रप्रवाशांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी कृपया गाडीत प्रवेश करतेवेळी, प्रवास करतेवेळी व गन्तव्य स्थानी पोहोचल्यावर कोव्हिड-१९ संबंधित सर्व निकष, एसओपी'जचे अनुपालन करावे.

िनिश्चित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच केवळ सदर विशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देण्यात येईल.

ट्रेन नं. ०९१२३/०९१२४ व ०९२३५/०९२३६ करिता बुकिंग २०.०७.२०२१ पासून नामनिर्देशित पीआरएस काऊन्टर्सवर व आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होईल. वरील सर्व ट्रेन्स पूर्णत: आरक्षित ट्रेन्स म्हणून धावतील.



कुप्रया ऋर्व आरक्षित विकिटांकरिता आयडी प्रुरावा ऋोबत ठेवावा. ५०

ठिकाण : मुंबई ▶

समिक लिमिटेड

सीआयएन : एल६३०३२एमएच१९८६पीएलसी१५४९१० नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : ए-९०१-९०५, ९वा मजला, २१५ आर्ट्रिअम, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, भारत फोन : +९१-२२-६६९४१८००; फॅक्स : +९१२२-६६९४१८१८ ई-मेल : contact@seamec.in - वेबसाइट : www.seamec.in

३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानविषयक माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएम घेण्याकरिता प्रसारित करण्यात येत असलेल्या एजीएमच्या सूचनेमध्ये मांडल्याप्रमाणे व्यवहार करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग∎('व्हीसी')/∎अदर∎ऑडिओ-व्हिज्युअल∎मिन्स∎('ओएव्हीएम')∎यांच्या∎माध्यमातून∎राुक्रमार,∎२३∎ऑगस्ट∎२०२१ रोजी∎दुपारी (भारतीय प्रमाण बेळेनुसार) ०४.०० वाजता अंगनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. चालू कोविड-१९ महामारी लक्षात घेऊन कॉर्पोरेटा≢व्यवहार मंत्रालयाने (एमसीए), ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि १३∎जानेवारी २०२१

दिनांकित∎अनुक्रमे∎परिपत्रक्य क्र.∎१४/२०२०,∎१७/२०२०∎आणि∎०२/२०२१∎सोबत∎वाचावयाच्या ०५ मे∎२०२०∎दिनांकित∎त्यांच्या∎परिपत्रक्य क्र. २०/२०२० नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी विकार ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएम संयोजित करण्यास परवानगी दिली∎आहे. ही∎एमसीए∎परिपत्रके∎ आणि∎त्याखाली∎निर्गमित∎केलेल्या∎परिपत्रक्∎ंसह∎वाचावयाचे∎कंप्रनी∎अधिनियम∎२०१३चे∎व∎सेबी∎(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स∎ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स,ॣॣR०१५चे संबंधित उपबंध यांचे अनुपालन करून कंप्रनीच्या सदस्यांची एजीएम, व्हीसी/

पूर्वोक्त एमसीए। परिपत्रके। आणि। सिक्युरिटी। एक्स्चेंज। बोर्ड। ऑफ्। इंडियाद्वारा। निर्गमित। १२। मे। २०२०। दिनांकित। परिपत्रक। क्र.। सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९₽ आणि₽ १५₽ जानेवारी₽ २०२१₽ दिनांकित₽ परिपत्रक्₽ क्र.₽ सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११∎(एक्∎त्रेतरीत्या∎'सेबी∎परिपत्रके' म्हणून उल्लेखित)∎यांना∎अनुसरून∎वार्षिक्∎ अहवाल∎२०२०-२१∎समवेता एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठविण्यात येता आहे। ज्यांचे ई-मेल ॲड्रेसिस या कंपनीकडे/ डिपॉझिटरींकडे नोंदिवले आहेत. सदस्यांनी कृपया नोंदाच्यावी की, ही सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ कंग्रनीच्या वेबसाइटवर www.seamec.in मध्ये स्टॉक एक्स्चेंजिसच्या म्हणजेच∎बीएसई लिमिटेड व∎मॅशनल स्टॉक्यएक्स्चेंज∎ऑफ्यइंडिया लिमिटेड∎यांच्या∎वेबसाइट्सवर∎अनुक्रमे∎www.bseindia.com व∎www.nseindia.com मध्ये∎आणि∎नॅशनलासिक्युरिटीजाडिपॉझिटरीडिलिमिटेडड(एनएसडीएल) वेबसाइटवरडwww.evoting.nsdl.com मध्येसुद्धा उपलब्ध आहेत. सदस्य फक्त व्हीसी/ ओव्हीएएम∎सुविधेमार्फत एजीएमला हजर राहू शकतात व सहभागी होऊ शकतात.⊾एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. व्हीसी/ ओएव्हीएम माध्यमातून सभेला उपस्थित असणाऱ्या सदस्यांची गण कंमनी अधिनियम, ₹०१३च्या कलम १०३ मुसार कोरम मोजण्याच्या प्रयोजनार्थ करण्यात येईल. ▶

वंगनी त्यांच्या सर्व सदस्यांना सर्व उरावांवर जे एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आले आहेत त्यावर त्यांचे मत देण्यासाठी दूरस्थाई-मतदान सुविधा ('दुरस्थाई-मतदान') उपलब्ध करूनादेणार∎आहे.ादुरस्थाई-मतदान/ाएजीएमदरम्यानाई-मतदानासाठीातपशीलवाराम्रक्रियाााएजीएमच्याासूचनेमध्येाममूद

जरातुमच्या ई-मेलाआयडीची मोंदाडिपॉझिटरीजा (जराइलेक्ट्रॉनिका स्वरूपामध्ये भागाधारणा केली असल्यास)/क्रंप्रनी (जराप्रत्यक्षा स्वरूपामध्ये भाग धारणा केली असल्यास)कडेमोंदविला नसल्यास, वार्षिक अहवालार०२०-२१ सहाएजीएमची सूचना प्राप्त होण्यासाठी खालीलाप्रक्रियेचा।बापर करून त्याची मोंद शुक्रमार, ऑगस्ट ६, २०२१ रोजी सायं. ०५.०० वा.पर्यंत विमा स्यापूर्वी करण्यात यावी.

जर प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केली असल्यास कृपया फोलियो क्र. समभागधारकांचे नाव, भाग प्रमाणपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती (पुढील आणि∎ मागील),∎ पॅन∎ (पॅन) कार्डची∎ स्वसाक्षांकित∎ स्कॅन∎ प्रत),∎ आधार। कार्ड∎ (आधार∎ कार्डाची∎ स्वसाक्षांकित∎ स्कॅन∎ प्रत)∎ ई-मेल contact@seamec.in वर गाठवावे. ■

ii. जर डिमॅट स्वरूपात भाग धारणा केली∎असल्यास कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी∎आयडी),∎नाव, क्लायन्ट∎मास्टर∎किंवा एकत्रिकृत∎खाते∎विवरणाची∎प्रत,∎पॅन∎(पॅन कार्डची∎स्वसाक्षांकित स्कॅन∎प्रत),∎आधार कार्ड (आधार कार्डाची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत) ई-मेल contact@seamec.in / rta@cbmsl.com वर पाठवावे. जर डिमॅट स्वस्पात वैयक्तिक समभागधारक असल्यास एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या तपशीलवार सूचनांचे गालन करण्याची विनंती करण्यात येत आहे. डिमॅट स्वरूपात कर्जरोखे धारण केलेल्या भागधारकांना कोणतीही सांत्रिक समस्या असल्यास डिपॉझिटरी म्हणजेच एनएसडीएल किंवा सीडीएसएलद्वारे

लॉग इन प्रकार हेल्प डेस्क तपशील एनएसडीएलकडील्र डिमॅट स्वरूपात∎लॉग इनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असलेले सदस्य एनएसडीएल हेल्पडेस्कला कर्जरोखे ■धारण ■करणारे ■ वैयक्तिक evoting@nsdl.co.in वर विनंती कस्मशकतात किंवा टोल फ्री क्र.: १८०० १०२० ९९० वर किंवा २८०० २२ ४४ ३० वर संपर्क करू शक्तात.

सीडीएसएलकडील डिमॅट स्वरूपात लॉग इनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असलेले सदस्य सीडीएसएल हेल्पडेस्कला

कर्जरोखे । धारण । करणारे । वैयक्तिक helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती । कर शकतात । किंवा

०२२-२३०५८७३८∎केंवा∎०२२-२३०५८५४२-४३ बरासंपर्का करा शक्तात.₽ सदस्य∎ ज्यांना∎ एजीएमच्या∎ पूर्वी∎ किंवा∎ दरम्यान∎ साहाय्य∎ हवे∎ असल्यास∎ श्रीमती∎ स्नेहा∎ वालेजा.■ साहाय्यव∎ कंपनी∎ सचिव∎ यांच्याशी दूर.: 📭 २२-६६९४१ 🗷 ००, ई-मेल : contact@seamec.in वर विभाग एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in / १८००-२२२-९९० वर विभा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापकः एनएसडीएल यांच्याशी <u>amit@nsdl.co.in</u> / ०२२-२४९९४३६०/३५९९२६४७८० वर विकासागर घोसाळकर साहाय्यक व्यवस्थापक एनएसडीएल यांच्याशी sagar.ghosalkar@nsdl.co.in / ०२२-२४९९४५५३/ 📭 ९१ 🖫 ३२६७८१४६७ 🗗 वर

सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या सर्व टिपा काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे. खासकरून एजीएमला हजर राहण्यासाठी दूरस्थ ई-मतदान आणि एजीएमदरम्यान ई-मतदानाचे स्वरूप काळजीपूर्वक वाचावे. संचालक मंडळाच्या आदेशांद्वारे।

> एस. एन. मोहंती अध्यक्ष - कॉर्पोरेट व्यवहार विधि आणि अंग्रनी सचिव

दिनांकाः जुलै १८, २०२१

संपर्क करू शक्तात.



SEAMEC/NSE/SMO/1907/2021

July 19, 2021

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051

Trading Symbol: "SEAMECLTD"

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulations 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), we enclose the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi), in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, intimating that the 34th Annual General Meeting of the Company will be held on Friday, August 13, 2021 at 04:00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

The above information is also made available on the Company's website www.seamec.in.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours Faithfully,

For **SEAMEC LIMITED**

JAHMM

S.N. Mohanty

President - Corporate Affairs, Legal and Company Secretary

WWW.FINANCIALEXPRESS.COM

JUNE UPDATE

Overseas direct investment by India Inc doubles to \$2.8 billion

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 18

THE OVERSEAS DIRECT investment of domestic companies more than doubled to \$2.80 billion in June this year, according to RBI data.

India Inc had invested \$1.39 billion in overseas ventures in the year-ago month. However, on a month-onmonth basis, the investment was lower by over 58% from \$6.71 billion in May 2021, as

JEWELLERS WILL HAVE to pay

GST only on the profit earned

on resale of second-hand gold

jewellery, the Karnataka bench

thority for Advance Ruling

(AAR) was filed by Bengaluru-

based Aadhya Gold, seeking

clarity on whether GST is to be

FPIs pull out

₹4,515 cr

from Indian

equities in

July so far

PRESS TRUST OF INDIA

FOREIGN PORTFOLIO IN-

VESTORS (FPIs) have pulled

out ₹4,515 crore from the eq-

uities segment in the first half

of July as they turn cautious to-

all-time high, FPIs would have

chosen to book profits. They

have also been staying on the

sidelines given high valuations

and most likely on the back of

the risk of a potential third

wave of the coronavirus pan-

demic," said Morningstar India

associate director (manager re-

search) Himanshu Srivastava.

firmness in the dollar and the

possibility of rising bond yields

in the US do not augur well for

capital flows into emerging markets like India, there is no immediate worry at the mo-

Besides, he also added that

the outflows have not been

huge which signifies that foreign investors are adopting a

cautious stance towards In-

dian equities rather than being

out ₹4,515 crore from the eq-

uities during July 1-16, depos-

itories data showed. At the

same time, they invested

₹3,033 crore in the debt seg-

ment. Net outflow during the

period under review stood at

In June, FPIs became net

Commenting on the FPI ac-

tivity in 2021 so far, V K Vi-

jayakumar, chief investment

strategist at Geojit Financial

Services, said it has been

expect 'muted'

ANALYSTS HAVE PREDICTED

a "muted" June quarter for tele-

com companies due to slow

smartphone sales amid lock-

downs, free recharges given by

telcos for low income users to

help them stay connected dur-

ing the pandemic and moderate

expects "subdued activity" in

the lower Arpu category and

consolidation of SIM — similar to 1QFY21 period —it remains cautious of a possible sequential

Wireless revenues for the quarter are anticipated to be relatively"tepid"dragged down by

sluggish smartphone sales

which were hit by localised lock-

downs, free recharges doled out

by companies for the bottom-

of-the-pyramid subscribers and

a moderation in subscriber ad-

ditions, a report by Emkay said.

Q1FY22 revenue growth for the

sector to be "slow".

ICICI Securities expected

decline in usage metrics.

J M Financial said while it

subscriber additions.

June quarter

buyers in Indian markets at

Overseas investors pulled

ment, he said.

negative on it.

₹1,482 crore.

₹13,269 crore.

"hugely volatile".

Analysts

for telcos

Though the continuing

"With markets trading near

wards the Indian market.

New Delhi, July 18

The application to the Au-

of the AAR has ruled.

'GST only on margin earned on

resale of second-hand jewellery'



vestments by Indian firms. Of the total investment dur-

ing June 2021, \$1.17 billion was in the form of issuance of guarantee, \$1.21 billion was

paid only on the difference be-

tween the selling and purchase

price if it purchases used/sec-

ond-hand gold jewellery from

individuals and there is no

Form No. INC-26

(Incorporation) Rules, 2014]
Advertisement to be published in the newspaper for change

Before the Central Government

Western Region, Mumbai, Maharashtra, India

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and

clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules,2014

In the matter of Integreon (India)

Private Limited having its registered

office at B-211, Swapnalok Apartments.

Mogra Village, Andheri (East) Mumbai

Mumbai City-400069, Maharashtra, India

lotice is hereby given to the General Public tha

he company proposes to make application !

he Central Government under section 13 of the

Iteration of the Memorandum of Association of

he Company in terms of the special resolution

assed at the Extra- Ordinary General Meetin

neld on Friday, July 16, 2021 to enable the

company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Uttar

Arry person whose interest is likely to be affecte

by the proposed change of the registered office

21 portal (www.mca.gov.in) by filing investor

of the company may deliver either on the MCA-

omplaint form or cause to be delivered or send

by registered post of his/her objections

nis/her interest and grounds of opposition to the

legional Director, Western Region, Mumbai,

Maharashtra, India at the address - Everest 5th

Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002

Maharashtra. India within fourteen days of the

tate of publication of this notice with a copy to the

"B-211, Swapnalok Apartments, Mogra Village, Andheri (East) Mumbai Mumbai City -

For and on behalf of the Applicant For Integreon (India) Private Limited

Login type

Alok Kumar Gupta (Director)

ddress mentioned below

100069, Maharashtra, India"

Date: 19-July-2021 Place: Gurgaon, Haryana

applicant company at its registered office at the

poorled by an affidavit stating the nature of

Companies Act, 2013 seeking confirmation

goods at the time of sale.

given as loan, while the equity investment stood at \$426.84 million.

Major investors included Tata Steel's \$1 billion in a wholly owned subsidiary in Singapore; Wipro's \$787.5 million in a wholly owned unit in the US; and Tata Power's \$131.25 million in a fully owned unit in Mauritius.

Reliance Industries invested \$56 million in agriculture and mining based WOS in Singapore: Interglobe Enterprises in-

vested \$51.5 million in a joint venture in the UK; ONGC Videsh \$48.31 million in a IV in Mozambique and Paharpur Cooling Towers \$48 million in a wholly owned subsidiary in Singapore.

Others included Tata Communications' \$50 million investment in WOS in Singapore; ONGC Videsh invested \$48.70 million in a JV in Russia; and **WNS Global Services invested** \$45 million in a JV in the Netherlands.



WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED Regd. Office: 3, Walchand Terraces, Tardeo Road,

Mumbai - 400034. CIN: L74999MH1908PLC000291, Tel.: (022) 23612195 / 96 / 97, Fax: (022) 23634527, E-mail: investors@walchand.com, Website: www.walchand.com

NOTICE IS HEREBY GIVEN that the 112th Annual General Meeting (AGM) of Walchandnagar Industries Limited will be held on Saturday, August 14, 2021 at 05:00 pm, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

change in the form/ nature of In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020, April 13, The AAR said GST is payable 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and January 13, 2021 only on the margin between the (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance sale and purchase prices. —PTI with these MCA circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the AGM of the Company will be held through VC / OAVM.

> The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 2020 and January 15, 2021. The requirements of sending Physical copy of the Notices of the 112th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.walchand.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of

> cast their vote on all resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the company is providing facility of voting through e-voting system during the AGM("e-voting"). The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again. Those members who shall be present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred doing so, shall be eligible to vote during the AGM. Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to

the facility of remote e-voting as well as voting during the AGM ("e-voting"). If your email ID is already registered with Company/Depositories, login details for e-voting

by the Depositories as on the cut-off date i.e. August 06, 2021 only shall be entitled to avail

are being sent on your registered email address. The details of remote e-voting are given below:

The remote e-voting will commence on Wednesday, August 11, 2021 (9.00 am) and end on Friday, August 13, 2021 (5.00 pm). The e-voting module shall be disabled for voting thereafter.

ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. Friday, August 06, 2021. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently

 ii) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after July 20, 2021 i.e. cut-off date for dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, July 21, 2021, may obtain the login details by sending a request at evoting investors@linkintime.co.in or evoting@nsdl.co.in.

n case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User's Manual available under help section at www.evoting.nsdl.com or email at helpdesk. evoting@nsdl.co.in Tel. 1800 222 990 Toll Free No.)

For Walchandnagar Industries Ltd.

Place: Mumbai Vice President (Legal & Taxation) & Company Secretary Date: July 18, 2021

Saurashtra Gramin Bank Head Office: 1st Floor, 2nd Wing, LIC Building, Mahila College Circle, Tagore Road, Rajkot: 360 001. E-mail: sgb99@rediffmail.com Web: www.sgbrrb.org

Advertisement For Engagement of Corporate BC with Saurashtra Gramin Bank For Bhavnagar Region Applications Are Invited From The Firm For The Engagement Of

Corporate BC With Saurashtra Gramin Bank For Bhavnagar Region interested Firms need to submit their application with necessary documents in hard copy to address given in website on or before 29.07.2021 up to 5.00 P.M. Details regarding engagement process are uploaded on our website www.sgbrrb.org. Any amendment/ change in whole selection process will be published on bank's website only. Date: 19-07-2021, Place: Raikot

Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha Ltd Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

Possession Notice (For Immovable Property)

(D-1) of the Maharashtra state co-operative societies Rules 1961)

Form-'Z'

Whereas The undersigned Special Recovery officer for Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha. Ltd., Ganpati Chowk, Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Notice has been issued according to the result of court dated 11.09.2017 of Rs. 2,40,742/- (Two lakh Forty Thousand Seven Hundred and Forty Two Rupees only) default borrower of above mentioned patsanstha Shri. Dinesh Devram Ovhal Resident

Jambul, Kanhe, Tal. Maval, Dist. Pune. Shri. Dinesh Devram Ovhal having failed to repay as per demand notice issued by Special Recovery officer notice is hereby given to the borrower that the undersigned has issued a notice for attachment of the property described here in below (dated 01.11.2017) and the undersigned has attached the property notice is hereby given to the default borrower Shri. Dinesh Devram Ovhal and the public in general that the undersigned has taken symbolic possession (dated 09.02.2021) as per the

Maharashtra state co-operative societies act 1960 and rule 1961-107 of section The default borrower Shri. Dinesh Devram Ovhal in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Shree Dolasnath Nagri Sahakar Patsanstha. Ltd., Ganpati Chowk, Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune for as amount of Rs. 2,40,742/- (Two lakh Forty Thousand Seven Hundred and Forty Two

Description of immovable property

Sub Registar, Maval & District council Pune, Taluka Panchayat Samiti Wadgaon Maval under the jurisdiction of Division Pune subdivision Taluka Maval village Mauje Jambhul Grampanchayat property number 212 Stone, Bricks, Cement Patra construction 27.9×17.6 Ft Area + Porch 4.5×8 Ft + Toilet 4×5 Ft Total Area 547.04 Sq Ft House

Date: 09.02.2021 Place: Jambul

Rupees only) and interest thereon



Shri D. S. Shevkari (Special Recovery Officer) Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha. Ltd , Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Possession Notice (For Immovable Property)

of (D-1) of the Maharashtra state co-operative societies Rules 1961)

Whereas The undersigned Special Recovery officer for Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Notice has been issued according to the result of court dated 22.09.2017 of Rs. 10,77,663/-(Ten lakh Seventy Seven Thousand Six Hundred Sixty Three Rupees only) default borrower of above mentioned patsanstha Shri. Dattatray Shankar Gund Resident -Kusgaon Bu., Lonawala, Tal-Maval, Dist. Pune Shri. Dattatray Shankar Gund having failed to repay as per demand notice

issued by Special Recovery officer notice is hereby given to the borrower that the undersigned has issued a notice for attachment of the property described here in below (dated 27.03.2018) and the undersigned has attached the property notice is hereby given to the default borrower Shri. Dattatray Shankar Gund and the public in general that the undersigned has taken symbolic possession (dated 18.02.2021) as per the Maharashtra state co-operative societies act 1960 and rule 1961-107 of section 11(D-1). The default borrower Shri. Dattatray Shankar Gund in particular and the

public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune for as amount of Rs. 10.77,663/- (Ten lakh Seventy Seven Thousand Six Hundred Sixty Three Rupees only) and interest thereon. **Description of immovable property**

Sub Registar, Maval & District council Pune, Taluka Panchayat Samiti Wadgaon Maval under the jurisdiction of Division Pune subdivision Taluka Maval village Mauje Kusaaon Bu. property number 143 Soil, Bricks, Cement Patra construction 50 Ft. X 30 Ft. Total Area 1500 Sq. Ft. House property.

(Special Recovery Officer) Date: 18.02.2021 Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Place: Kusgaon Bu Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

SALE NOTICE UNDER IBC, 2016 ELECTRA ACCUMULATORS LIMITED (In Liquidation) Registered Office :- 19, Mahavir Nagar, N.H. No.8, Vapi Gujarat - 396195

The following Assets of Electra Accumulators Limited (In Liquidation) forming part of Liquidation Estate are for sale by the Liquidator. The Sale will be done through the E-Auction platform: https://www.eauctions.co.in (with unlimited extension of 5 minutes each) Reserve Price EMD @ 10 % of Asset Description (Rs. in Lacs) | Reserve Price, Rs.

Plant And Machineries	27.00	2,70,000.00
2. Inventory	03.00	30,000.00
3. Vehicles	01.25	12,500.00
Interested applicants may refer to the CO INFORMATION DOCUMENT containing details E-Auction, E-Auction Bid form, Eligibility Crite requirements at a graph of the containing details.	of terms and eria, Declaration	conditions of online by Bidders, EMD

The Liquidator have right to accept or cancel or extend or modify etc any terms and conditions of E-Auction at any time. He has right to reject any of the bid without giving

. EMD (i.e. 10 % of reserve price) & Documents Submission deadline is 05.00 p.m. IST on 31/07/2021, either by NEFT to Bank Account Of Electra Accumulators Limited In Liquidation, in IDBI Bank, Ghod Dod Road Branch, Surat A/C No. 0051102000123402 and IFSC Code IBKL0000051 and sending proof of deposit along with all the necessary disclosures to ip nandish vin@gmail.com or by post at C/53, Shanti Niketan Row House, Opp Sagar Complex, Besides Sneh Sankul Wadi, Anand Mahal Road, Surat-395009 GUJARAT,

Inspection of the assets mentioned above shall be available on 26.07.2021 between

11.00 am to 4.00 pm E-Auction will be conducted from 11 a.m. to 2.00 p.m. IST on 2nd August, 2021

. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS BASIS". "AS IS WHAT IS BASIS" " WHATEVER IS THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" ONLY.

CA Nandish Sunilbhai Vin, Liquidator IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P02117/2020-2021/13270 Date: 19.07.2021 Email: ip.nandish.vin@gmail.com Place: Surat

Gujarat State Petronet Limited Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

NOTICE (For the attention of Equity Shareholders of the Company)

Reg. Off.: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Tel.: +91-79-23268500/6670100

Fax: +91-79-23268506, Website: www.gspcgroup.com, E-mail: investors.gspl@gspc.in

Transfer of the Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("the Rules") The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all Shares in

respect of which Dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Demat Account.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually the concerned Shareholders whose Shares are liable to be transferred to IEPF Demat Account in respect of the Dividends declared by the Company for the FY 2013-14 for taking appropriate action(s). The list of concerned Shareholders is also available on the Company's website viz. www.gspcgroup.com under Investor Section.

in case the Company does not receive any communication from the concerned

Shareholders for claim of Dividend on or before 5th October, 2021, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the Shares to the IEPF Demat Account by the due date as per procedure stipulated in the Rules without any further Notice to the Shareholder. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed Dividend amount and/or Shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules. The concerned Shareholder(s) holding Shares in physical form and whose Shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of Shares to IEPF Authority, the original Share Certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. In case Shares are held in demat form, to the extent of Shares liable to be transferred, shall be debited from the Shareholders account.

The Shareholders may further note that, both the unclaimed Dividend and the Shares transferred to IEPF, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following procedure prescribed by the Rules. In case the Shareholders have any queries on the subject matter and the Rules

they may write to the Company at its Corporate Office viz. GSPL Bhavan E-18-GIDC Electronic Estate, Nr. K-7 Circle, Sector-26, Gandhinagar-382028 Tel.: 079-23268500 Fax No.: 079-23268506 Email: investors.gspl@gspc.in Website: www.gspcgroup.com or the Company's Registrar and Share Transfer Agent at KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032. Tel.: 040 67162222, Toll Free No.: 18003094001, Fax No.: 040-23001153 Email einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com.

For Gujarat State Petronet Limited

Place: Gandhinagar Date: 17th July, 2021

Rajeshwari Sharma

Company Secretary



Shri D. S. Shevkari

School of Engineering

Last Date to Apply for AEEE

Computer Science

INTRODUCING B.Tech in Automation & Robotics Engineering

Electronics & Computer

AMRITAPURI · BENGALURU · CHENNAI · COIMBATORE



Yes, seats will be

alloted only after

the CBSE results

are announced!

amrita.edu/btech

Apply 🦥 Online

+91 94437 97777

Helpline Number

Electrical &

Electrical & Computer





Amrita Entrance

Examination -

Engineering

(AEEE) 2021

FINAL

#CLAIMYOURFUTURE WITH CUTTING-EDGE B.TECH PROGRAMMES

The B.Tech Programmes are offered across 4 campuses of Amrita School Of Engineering

ONE-OF-A-KIND INITIATIVE

AMRITA SHORT, FOCUSED LEARNING

PHASE

Apply with your

best scores from

AEEE 2021

JEE Mains 2021

SAT

PUEE

以到 Computer Science

Computer Science

(Cyber Security)

28 JULY 2021

SCAN TO APPLY



NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, August 13, 2021 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular no. 20/2020 dated May 5, 2020 read with circular nos. 14/2020, 17/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021, respectively (collectively referred to as "MCA Circulars") permitted convening the AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013

and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with circulars issued

thereunder, the AGM of the members of the Company will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"). Members may note that the Notice and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.seamec.in websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the National Securities Depository Limited (NSDL) website at www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all it Members to cast their votes on all resolutions which is set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. If your e-mail address is not registered with the Depositories (if shares held in electronic form) / Company

(if shares held in physical form), you may register on or before 05:00 (IST) on Friday, August 6, 2021 to receive the Notice of AGM along with the Annual Report 2020-21 by following the below procedure: In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned

copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to contact@seamec.in

ii. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card to contact@seamec.in / rta@cbmsl.com. If you are an Individual shareholders holding securities in demat mode, you are requested to refer to follow detailed instructions set out in the Notice of AGM.

Helpdesk for Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Individual Shareholders holding Members facing any technical issue in login can contact NSDL

Helpdesk details

securities in demat mode with NSDL	helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 or 022-23058542-43
Secretary, Tel: 022 66941800, Email- or contact Mr. Amit Vishal, Senior Ma	e or during the AGM, can contact Ms. Sneha Valeja, Assistant Company contact@seamec.in or NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 anager – NSDL at amitv@nsdl.co.in /022-24994360/ +91 9920264780

or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager- NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in / 022-24994553/ Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular,

instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM. By order of the Board of Directors

Place: Mumbai Date : July 18, 2021



SESSION STARTS ON

18 JULY 2021


amrita.edu/epf

Engineering Foundation Bridging the gap between

CERTIFICATE PROGRAMME

Electronics & Communication

science and technology among high school students who aspire to become engineers.



BRIGE PROGRAMMES DESIGNED TO TRANSITION +2 STUDENTS INTO ENGINEERING.

SCAN TO REGISTER



Education for Life. Education for Living.

President - Corporate Affairs, Legal and Company Secretary

S. N. Mohanty



संक्षिप्त

बुद्धिबळ: विदित, हरिकृष्णा, प्रज्ञानंद विजयी सोची (रिशया): भारताचा ग्रॅंडमास्टर विदित गुजराथी, ¶ी. ₽ हरिकृष्णा आणि आर. प्रज्ञानंद यांनी 'फिडे' विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत∎ रविवारी दिमाखदार विजयासह चौथी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत २२व्या क्रमांकावरील विदितने बी. अधिबानवर लक्षवेधी विजय मिळवला. पहिल्या डावात विदितने ४३ चालींत अधिबानला नमवले. तर दुसरा डाव बरोबरीत सुटला.🗗 हरिकृष्णाने काँस्टनटिन ल्युपूलेस्कूला पहिल्या डावात ४८ मालींत हरवले. प्रज्ञानंदने मायकेल क्रॅसेन्कोवचा पहिल्या डावात ४५ छालींत अराभव 🛭 केला. त्यानंतर दोघांनी दुसरे डाव

बरोबरीत सोडवले. क्रिकेट : बटलरमुळे इंग्लंडची बरोबरी

लीड्स: कर्णजाराजीस बटलरने साकारलेल्या ५९ धावांच्या (३९) चेंडू, ७ चौकार, २ षटकार)₽ खेळीच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानवर दुसऱ्या ट्वेन्टी-२०🎩 सामन्यात ४५ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी∎ बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव १९.५🎩 षटकांत २०० धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने ९ बाद १५५💵 धावसंख्येवर पाकिस्तानला रोखले. साकिब मेहमूदने ३ बळी घेतले. क्रिकेट : बांगलादेशच्या विजयात शाकिब चमकला

हरारे : शांकिब अल हसनच्या शानदार फलंदाजीच्या बळावर बांगलादेशने दुसऱ्या एकदिवसीय। सामन्यात झिम्बाब्वेवर तीन गडी🗗 राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून अथम फलंदाजी करताना वेस्ली मॅढेव्हेरेच्या (५६) 🏽 फलंदाजीमुळे ९ बाद २४० धावा🗗 केल्या. बांगलादेशकडून शोरीफूल∎ इस्लामने ४६ धावांत ४ बळी घेतले.🛭 त्यानंतर शाकिबने नाबाद ९६ धावा करीत पाच मेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला.₽

बॉक्सिंग : गितिका, मृणालची विजयी सलामी

सोनिपत: हरयाणाच्या विश्वविजेत्या गितिकाने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात गुजरातच्या गयल झाला हिचा पराभव करना रविवारी राष्ट्रीय🎩 युवा बॉक्सिंग स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. महाराष्ट्राच्या मृणाल∎ जाधवने ५७ किलो गटात राजस्थानच्या अंजूला ५-० असे नमवले. विश्वविजेत्या अल्पिगा पठाणने (+८१ किलो) यशस्वी पठाणीयाला ५-० असे नमवले.∎

०९१२३

०९१२४

०९२३५

०९२३६

०९२८९

08580

०२९३१

०२९३२

प्राथमिक स्थानक व

गन्तव्य स्थानक

वांद्रे टर्मिनस - जामनगर

हमसफर सुपरफास्ट स्पेशल

जामनगर - वांद्रे टर्मिनस

हमसफर सुपरफास्ट स्पेशल

वांद्रे टर्मिनस - भावनगर

सुपरफास्ट स्पेशल

भावनगर - वांद्रे टर्मिनस

सुपरफास्ट स्पेशल

प्राथमिक स्थानक व

गन्तव्य स्थानक

वांद्रे टर्मिनस - महुवा

सुपरफास्ट स्पेशल

महुवा - वांद्रे टर्मिनस

सुपरफास्ट स्पेशल

मुंबई सेन्ट्रल - अहमदाबाद

डबल डेकर

अहमदाबाद - मुंबई सेन्ट्रल

डबल डेकर

कोव्हिड-१९ संबंधित सर्व निकष, एसओपी'जचे अनुपालन करावे.

ट्रेन नं. ०९१२३/०९१२४ व ०९२३५/०९२३६

करिता बुकिंग २०.०७.२०२१ पासून नामनिर्देशित

पीआरएस काऊन्टर्सवर व आयआरसीटीसी

संकेतस्थळावर सुरू होईल. वरील सर्व ट्रेन्स पूर्णत:

आरक्षित ट्रेन्स म्हणून धावतील.

त्रिकुटामुळे भारताचे वर्चस्व

धवन, किशन, पृथ्वी यांच्या फटकेबाजीच्या बळावर श्रीलंकेवर सात गडी राखून मात

पीटीआय, कोलंबो

द्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दुष्टीने संघबांधणी करणाऱ्या भारतीय संघाचे सर्व प्रयोग रविवारी प्रशस्वी ठरले. क्यांधार शिखर धवन (९५) चेंडूंत माबाद ८६ धावा), डावखुरा इशान किशन (४२∎चेंडूंत∎५९)₽ आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (२४) चेंड्रंत ▶४३) मा त्रिकुटाने केलेल्या ▶ चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला तब्बल सात गडी आणि ८० 🗗 राखुन सहज पराभृत∎ केले.■

भारत-श्रीलका किकट मालिका

श्रीलंकेने बदलेले बर६३ बधावांचे ॿ लक्ष्य भारताने ३६.४ षटकांत गाठले. लक्ष्याचा गाठलाग करताना मुंबईकर पृथ्वीने∎ धडाकेबाज∎ सुरुवात∎ केल्यामुळे भारताने पाच षटकांतच अर्धशतकाची वेस ओलांडली. अअ चौकारांची∎आतषबाजी∎केल्यावर∎ पृथ्वी माघारी गरतला. गात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या किशनने पहिल्याच में डूवर षटकार लगावून फटकावून धवनला सुयोग्य साथ धावगती कायम राखली. किशनने ॎ दिली. ▶३७व्या षटकातील ▶ चौथ्या ▶ आठ चौकार आणि दोन षटकारांसह चेंडूवर एकेरी धाव घेत धवनने कारकीर्दीतील 🗷 हिल्याच एकदिवसीय 🗗 भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब सामन्यात अर्धशतक झळकावत∎ केले. या विजयासह∎भारताने∎तीन∎ वाढदिवसही साजरा केला.∎बाद∎ लढतींच्या∎मालिकेत १-० अशी होण्यापूर्वी त्याने धवनच्या साथीने आघाडी घेतली असून दुसरा सामना दुसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भर मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.

त्यानंतर धवनने सामन्याची सूत्रे। खेळणाऱ्या गजुर्वेंद्र चहल (२/५२)। हाती ॻ घेत ॻ कारकीर्दीतील ॻ ३३वे ॻ आणि कुलदीप यादव (२/४८) ॻा ঢ় अर्धशतक साकारले. चौथ्या फिरकीपटूंच्या बळावर भारताने नेंदणीकृत कार्यालयाचे स्थानांतरण सुकर होण्याकरिता क्रमांकावर आलेल्या मनीष्र∎ांडेने २६ ₹ श्रीलंकेला ९ बाद ₹२६२ ‡धावांत ₹ धावांचे योगदान दिले, तरमदार्पणवीर 🕨 रोखले. घहलने अविष्का फर्नांडोला सूर्यकुमार यादवने नाबाद ३१ आवा (३३) आणि कर्णधार दसून रानाका

90 शिखर धवन हा एकदिवसीय कारकीर्दीत ६,००० धावांचा टप्पा गाठणारा भारताचा 90वा फलंदाज ठरला.

२ इशान कारकोर्दीतील पहिल्या एकिदवसीय व द्वेन्टी-२० सामन्यात अर्धशतक साकारणारा रॉबिन उथप्पानंतरचा भारताचा दुसरा फलंदाज ठरला.

(३९) यांना बाद केले, तर कुलदीपने भानुका•राजपक्क्षा (२४)•आणि• मिनोद मानुका (२७) म्यांचे बळी ▶ मिळवले. अखेरच्या षटकांत धमिका करुणारत्नेच्या (नाबाद ४३) । फटकेबाजीमुळे श्रीलंकेने अडीचरोे ■ २/४९) धावांचा टप्पा गाठला.

फॉर्म नं. आयएनसी-२६

(कंपन्या (विधिसंस्थापन) नियम, २०१४ च्या

स्थानांतरणाबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाची जाहिरात

पश्चिम प्रदेश, मुंबई, महाराष्ट्र, भारत कॅंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १३ च्या पोट-कलम

(४) "आणि कॅपन्या" (विधिसंस्थापन) नियम, "२०१४" च्या

नियम ३० च्या पोट-नियम (५) च्या खंड (ए) च्या प्रकरणात

इंटेग्रेऑन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकरणात

आम जनतेस याद्वारा सूचना देण्यात येते की, कंपनी

'महाराष्ट्र राज्य'' येथून ''उत्तर प्रदेश राज्यात'' असे तिच्या

शुक्रवार, १६ जुलै २०२१ रोजी घेण्यात आलेल्या तिच्या

जादा" सर्वसाधारण" सभेत" मंजूर" झालेल्या" विशेष" ठरावाच्या अनुसार कंपनीच्या संस्थापन समयलेखाच्या फेरबदलाच्या

नेश्चितीकरणास पुष्टी देण्याकरिता कंपन्या अधिनियम, २०१३

च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामृबं

कोणत्याही व्यक्तीच्या हितास बाधा झाल्यास ती खाली नमूद केलेल्या तिच्या नोंदणीकृत कार्यालयात अर्जदार कॅंपनीकडे

प्रतीसह या सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा

दिवसांच्या आत[ै] ''प्रादेशिक' संचालक'', पश्चिम प्रदेश,

मुंबई, महाराष्ट्र, भारत, पुढील पत्यावर- एव्हरेस्ट, ५ वा

मजला, १०० मरिन लाइन्स, मुंबई -४००००२' यांच्याक डे त्याच्या/तिच्या हिताचे स्वरूप आणि विरोधाची कारणे नमूद

करूँन रापथपत्राद्वारा पृष्ट्यर्थ त्याचे/तिचे आक्षेप रजिस्टर्ड

पोस्टाने पाठवू शकेल किंवा पोचवणी करूँ शकेल किंवा

इन्व्हेस्टर कम्प्लेंट फॉर्म फाइल करून एमसीए-२१ पोर्टल

(www.mca.gov.in) यावरूँन पोचवणी होईल अशा बेताने

''बी-२११, स्वप्नलोक अपार्टमेंट्स, मोग्रा व्हिलेज, अंधेरी

इंटेग्रेऑन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड करिता

अलोक" कु" ॥र" गुप्ता (**संचालक**)

(पू.), मुंबई, मुंबई सिटी-४०००६९, महाराष्ट्र, भारत''

पाठवू राकेल किंवा पोचवणी करू राकेल.

तारीख : "१९" जुलै" २०२१"

तिचे नोंदणीकृत कार्यालय येथे असलेले-

तत्पूर्वी, तब्बल दोन वर्षीनी एकत्रित् 🖣 (पू.), मुंबई, मुंबई सिटी-४०००६९, महाराष्ट्र, भारत

नियम ३० च्या अनुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या

शिखर धवन संक्षिप्त धावफलक

(चिमका करुणारत्ने नाबाद ४३; कुलदीप यादव २/४८, यजुर्वेंद्र चहल २/५२) पराभूत वि. भारतः ३६.४ षटकांत ३ बाद २६३ (शिखर धवन नाबाद ८६, इशान किशन ५९, पृथ्वी शॉ ४३; धनंजया डीसिल्व्हा

श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २६२

• सामनावीर : पृथ्वी शॉ

क्रमिनकला नमवून आनंदने स्पार्कासन करंडक जिंकला

चौथ्या डावात बरोबरीनंतर २.५-१.५ अशा फरकाने वर्चस्व

पीटीआय, डॉर्टमंड

माजी विश्वविजेत्या विश्वनाथन**।** आनंदने रविवारी∎चौथ्या डावात∎ परंपरागत प्रतिस्पर्धी व्लादिमिर क्रॅमनिकला बरोबरीत रोखले आणि स्पार्कासन करंडक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.■

चार∎ डावांच्या • 'नो ■ कॅसलिंग' ■ लढतीत आनंदने क्रॅमनिकाला २.५-१.५ अशा फरकाने हरवले. निर्णायक डावात टॅरॅश व्हॅरिएशनचा डाव रचत∎ आनंदने ४० गालींनंतर क्रॅमनिकशी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.

आनंदने मंगळवारी सलामीचा डाव जिंकत आघाडी घेतली, मग बुधवारी दुसरा डाव बरोबरीत सुटला. तिसऱ्या डावात आनंद आणि ॲमनिक्मे ६१ 📗 चालींत∎ बरोबरी∎ स्वीकारली.▶ क्रॅमनिक्मो चिवट झुंज देत आव्हान जिवंत∎राखले∎होते.∎सामन्यातीला



स्पाकासन करडक बद्धिबळ स्पधा

उत्कंठा वाढवण्यासाठी 'नो कॅसलिंग'। लढतीत कॅसलिंगला परवानगी नसते.। बुद्धिबळात राजाच्या संरक्षणासाठी 'कॅसलिंग' या एकाच 🗷 वालीत राजा। आणि हत्ती हे दोन मोहऱ्यांच्या जागा बदलता येतात. गेल्या आठवड्यात झॅग्रेब्रग्येथे

झालेल्या क्रोएशिया बुद्धिबळ स्पर्धेत (जलद आणि अतिजलद) आनंदने उपविजेतेपदासह दिमाखदारा पुनरागमन केले होते.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (पत्तन योजना आणि विकास विभाग)

ISO 9001:2015, ISO 14001:2015, ISO 27001:2013, ISO 45001:2018 CERTIFIED लघ् ई-निविदा सूचना

निविदा क्र. : जेएनपी/पीपीडी/इाय पोर्ट/जालना/टी-४२/२०२१ दि. १५/०७/२०२१ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट द्वारे "ड्राय पोर्ट प्रकल्पांसाठी व्यवहार सल्लागार व प्रकल्प देखरेख सेवांसाठी सल्लागारांच्या नेमणूकी करिता" निविदेतील करारनिर्दिष्ट "किमान पात्रता मानक'' पूर्तता करीत असलेल्या अनुभवी एजेन्सीज्ंकडून **दि. १९/०७/२०२१ ते** १७/०८/२०२१ पर्यंत "ऑनलाईन" निविदा दोन लिफाफ्यात मागविण्यात येत आहेत. पूर्ण भरलेल्या निविदा दि. १७/०८/२०२१ रोजी १५०० वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी "ऑनलाईन" प्रक्रियेद्वारे जमा कराव्यात. निविदा कागदपत्रासह सविस्तर निविदा आमंत्रण सूचना ज.ने. पोर्ट ट्रस्टचे संकेतस्थळ www.jnport.gov.in किंवा https://eprocure.gov.in वर म्ख्य व्यवस्थापक (प.यो. आणि वि.वि.)

Nibhaye Vaade —

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड

(CIN: L67200MH2000PLC129408) नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४९४, वीर सावरकर मार्ग, सिध्दिविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ द्: ०२२-६१९६११०० फॅक्स: ०२२-६१९६१३२३

संकेतस्थळः <u>www.icicilombard.com</u> ई-मेलः <u>investors@icicilombard.com</u>

एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर

याब्दारे सूचना देण्यात येते की, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्यरन्स कंपनी लिमिटेडच्या (''कंपनी'') सभासदांची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम''), मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ रोजी दु. २.०० वा. (भाप्रवे) व्हीडीयो कॉन्फरन्सींग (''व्हीसी'') / अन्य ऑडीयो व्हीज्युअल साधनांव्दारे (''ओएव्हीएम''), एजीएम सूचनेमध्ये वर्णित सर्वसाधारण आणि विशेष कामकाज निष्पादनासाठी सामाईक स्थळावर सभासदांच्या उपस्थिती विना संपन्न होणार आहे.

कॉर्पोरेट ध्यवहार मंत्रालयाद्वारे वितरीत ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० दिनांकित परिपत्रकासह वाचित १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२० दिनांकित परिपत्रकानुसार (सामुदायीकरित्या 'एमसीए परिपत्रक' म्हणून संबोधित) आणि सेबीद्वारे वितरीत १५ जानेवारी, २०२१ आणि १२ में, २०२० च्या दिनांकित परिपत्रकासह वाचित (सामुदायीकरित्या ''सेबी परिपत्रक'' म्हणून संबोधित) सोबत कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सहवाचित कंपनी कायदा, २०१३ च्या सेक्शन १०८, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (''सेबी'') (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ४४ च्या अनुपालनामध्ये एजीएम आमंत्रित करण्यात येईल.

ज्या सभासदांचे ईमेल आयडी, कंपनी / डिपॉजिटरी पार्टीसीपंट्सकडे कट-ऑफ दिनांक शुक्रवार, ९ जुलै, २०२१ रोजी नोंदविलेले आहेत त्या सर्व सभासदांना कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२१ चा वार्षिक अहवालासोबत २१व्या एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात आली आहे. सदर सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळ www.icicilombard.com, स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळ, म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या www.nseindia.com वर आणि नेंशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहेत

कंपनीने वार्षिक अहवालासह सूचनेची पाठवणी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे रविवार, १८ जुलै, २०२९ रोजी पूर्ण केली आहे. एकविसाय्या एजीएमधी सूचना आणि वार्षिक अहवालाची भौतिक प्रत पाठवण्याची आवश्यकतेची उपरोक्त नमूद एमसीए/सेबीच्या परिपत्रकांनुसार पूर्तता केली

सभासद भौतिक स्वरूपात भागधारक असतील आणि त्यांनी कंपनीकडे त्यांचा इमेल पत्ता नोंदविलेला/अद्ययावत केलेला नसेल त्यांना कंपनीच्या आरटीए अर्थात केफीन टेक्नॉलॉजीस प्रायब्हेट लिमिटेड यांना einward.ris@kfintech.com येथे फोलीयो क्र., भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (पुढील आणि मागील), पॅन कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत, आधार कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रतीसह कंपनीच्या investors@icicilombard.com वर पाठविलेल्या प्रतीसोबत लिहन आपला ईमेल पत्ता नोंदविणे /अद्ययावत करणे आवश्यक आहे. डीमॅटराईज्ड प्रारूपामध्ये भागधारक सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल पत्ते, ज्यांच्याकडे त्यांचे

हिमेंट खाते परिरक्षीत आहे त्या संबंधीत डीपॉजिटरी पार्टीसीपंटसकडे नोंदणी /अद्ययावत https://www.icicilombard.com/investor-relations/shareholderform येथ कंपनीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची नोटीस (रिमोट ई-व्होटींग सूचना समाविष्ट)

इलेक्ट्रॉनिक पध्दतीने प्राप्त करण्याच्या मर्यादित कारणासाठी प्रक्रिया सक्षम केली आहे. कंपनीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी सभासदांनी कृपया ईमेल पत्ता आणि मोबाईल क्र. अधिकृतीच्या मार्गदर्शनानुसार प्रक्रियेचे पालन करावे. कोणतीही शंका असल्यास, सभासदानी <u>investors@icicilombard.com</u> येथे लिह्न विचाराये. ३१ मार्च, २०२१ रोजी संप्रलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मिळविण्यास सदस्यांची

पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१ ते मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट)

एजीएममध्ये मान्यता प्राप्त झाल्यास. ३१ मार्च. २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश परत मिळण्यासाठी सदस्यांचा हक निश्चित करण्यासाठी कंपनीने मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ 'रेकॉर्ड तारीख' निश्चित केले आहे.

रिमोट ई-व्होटींग कालावधी शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१ रोजी (सं. ९.०० वा. भाप्रवे) नुसार सुरू होईल आणि सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) अनुसार समाप्त होईल. कट-ऑफ दिनांक अर्थात मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीचे भौतिक प्रारूपामध्ये किंवा डिमॅटराईज्ड प्रारूपामध्ये भागधारक असलेले सभासद सदर कालावधी

दरम्यान त्यांचे मतदान, इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करू शकतील एजीएम सूचना पाठबिल्यानंतर परंतु कट–ऑफ दिनांक मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ नंतर जर कोणती व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल, तर तो / ती एनएसडीएल यांना ईमेल आयडी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल.

तथापी, जर तो / ती रिमोट ई-व्होटींगसाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर तो / ती विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून त्याचे / तीचे मतदान करू शकतील. सभासद त्यांच्या रिमोट ई-व्होटींग लॉगइन क्रेडेन्शीयलचा उपयोग करून, एनएसडीएलद्वारे www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करण्यात येणाऱ्या एजीएममध्ये उपस्थित राह शकतील किंवा एजीएमचे लाईव्ह वेबकास्ट पाह् शकतील. सभासदांना वेबकास्ट सुविधेचा वापर करण्यास

प्रोत्साहीत करण्यात येत आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी

- रिमोट ई-व्होटींग माध्यम सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) नंतर निष्क्रिय करण्यात येईल.
- ठरावावर एकदा मतदान केल्यानंतर, सभासदाना नंतर ते बदलता येणार नाही.
- एजीएम दरम्यान ई-व्होटींगसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येईल, जी रिमोट ई-व्होटींग
- कालावधी दरम्यान ज्या सभासदांराना मतदान करणे शक्य झाले नाही अशा सभासदांसाठी ज्या सभासदांनी एजीएमच्या पूर्वी त्यांचे मतदान केले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राह्
- शकतील/भाग घेऊ शकतील, परंतू ते पुन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील.

 ज्या व्यक्तिचे नाव डिपॉजिटरीजद्वारे परिरक्षित सभासदांचे रजिस्टर किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ दिनांक मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ रोजी अभिलेखित असेल आणि अन्यथा मतदान करण्यास रोधित नसेल, केवळ त्याच व्यक्ती रिमोट ई-व्होटींग तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटींग सुविधा प्राप्त करण्यासाठी/ एजीएममध्ये भाग घेण्यासाठी पात्र असतील. जी व्यक्ती कट-ऑफ तारखेला सभासद नसेल, त्यांनी सदर सूचना केवळ माहितीच्या हेत्साठी आहे असे समजावे.

सर्व सभासदांसाठी ई-व्होटींगची पध्दत आणि प्रक्रिया सूचनेमध्ये नमूद आहे. ई-व्होटींग संदर्भात कोणतीही विचारणा असल्यास, सभासदांनी www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पहावे किंवा टोल फ्रि क्र. : १८०० २२ ४४ ३० आणि १८०० १०२० ९९० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी. काही तक्रार असल्यास पल्लवी म्हान्ने, व्यवस्थापक-एनएसडीएल यांना pallavid@nsdl.co.in येथे किंवा द्रश्यनी क्र. : १८०० २२ ४४ ३० आणि १८०० १०२० ९९० वर यिनंती पाठवायी, ते इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे मतदान सुविधेच्या संदर्भातील तक्रारीना संबोधित करतील. सभासद वैकल्पिक स्वरूपात, कंपनी सचिव यांना सुध्दा <u>investors@icicilombard.com</u> येथे लिह् शकता.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड करीता

१८ जुलै, २०२१

विकास मेहरा कंपनी सचिव

एसीएस क्र. १२११७ आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड, उपरोक्त प्रदर्शित आयसीआयसीआय ट्रेड लोगो आयसीआयर्सीआय बँकेच्या मालकीचा आहे आणि अनुझप्ती अंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड द्वारे वापरण्यात आला आहे आणि लोम्बार्ड ट्रेड लोगों आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या मालकीचा आहे. नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४१४, वीर सावरकर मार्ग, सिध्दिविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५. आयआरडीए नोंद: क्र. ११५, टोल मुक्त क्र. १८०० २६६६. फॅक्स क्र. : ०२२–६१९६१३२३. CIN: L67200MH2000PLC129408. UIN: ADV/12608. संकेतस्थळ: www.icicilombard.com ई-मेल : customersupport@icicilombard.com.

चौकार

षटकार ०

पथ्वी शा

वर्षांपासून कामगिरी₽ करूनही मिनाद मांजरेकरला मुंबईच्या 🛭

मिनाद मांजरेकर

वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात

शिबिरात स्थान लाभले नाही.🎩

प्रस्थान

२३.५५

20.00

१६.४५

१७.४५

प्रस्थान

१६.४५

वा.

१९.२०

वा.

०६.४१

वा.

00.30

वा.

आगमन

१४.२५ वा.

(पुढील दिवशी)

०९.३० वा.

(पुढील दिवशी)

०५.४० वा.

(पुढील दिवशी)

०७.५० वा.

(पुढील दिवशी)

आगमन

०६.४५ वा.

(पुढील दिवशी)

०९.३० वा.

(पुढील दिवशी)

२१.४० वा.

(त्याच दिवशी)

१२.५५ वा.

(त्याच दिवशी)

मिनादला तंदुरुस्ती शिबिरातून वगळल्याबद्दल आश्चर्य!

लोकसत्ता क्रीडा प्रतिनिधी

सेवांचे

सोम./ गुरु./

शनि.

मंगळ./

शुक्र./ रवि.

सेवांचे

दिवस

शुक्रवार

शनिवार

रविवार वगळता

आठवड्याचे

६ दिवस

रविवार वगळता

आठवड्याचे

मुंबई: स्थानिक हंगामात गेल्या दोन

शिबिरातुन₽ वगळण्यात∎ आल्यामुळे∎ क्रिकेट∎

पिश्चम रेल्वे वांद्रे टिर्मिनस - जामनगर / भावनगरदरम्यान

विशेष गाड्या सुरू करीत आहेत

तारीख

प्रभावापासून

२४.०७.२०२१

२५.०७.२०२१

२६.०७.२०२१

२५.०७.२०२१

थांबा स्थानके : बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर, 🕨

वांकानेर, राजकोटा आणि हापा स्थानका दोन्ही दिशांतील.

रचना : एसी-३ टिअर व स्लीपर क्लास कोचेस.

थांबा स्थानके: बोरिवली, डहाणू रोड, बापी, मवसारी, सुरत, भरूब, बडोदरा, आणंद, माडियाड,

अहमदाबाद, विरमगाम, जोरावरनगर, बोटाद, ढोला, स्रोनगढ वर्षसिहोर गुजरात स्थानके दोन्ही दिशातील.

रचना : एसी-२ टिअर, एसी-३ टिअर, स्लीपर क्लास व सेकंड क्लास सीटिंग कोचेस.▶

पश्चिम रेल्वे वांद्रे टर्मिनस - महुवा व

मुंबई सेन्ट्रल- अहमदाबाददरम्यान

गाड्या पूर्ववत सुरू करीत आहेत

पूर्ववत

प्रभावापासुन

२३.०७.२०२१

२४.०७.२०२१

२१.०७.२०२१

२१.०७.२०२१

वरील सर्व गाड्या पुढील सल्ला मिळेपर्यंत चालू राहतील.

वरील ट्रेन्सच्या थांब्यांबाबत सविस्तर वेळांकरिता कृपया

www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्रवाशांना सल्ला देण्यात येतो की. त्यांनी कपया गाडीत प्रवेश करतेवेळी. प्रवास करतेवेळी व गन्तव्य स्थानी पोहोचल्यावर

निश्चित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच केवळ सदर विशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देण्यात येईल.

उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी। करणाऱ्या २४ वर्षीय मिनादने गेल्या दोन वर्षांत ८३ बळी मिळवले. यामध्ये सौराष्ट्राविरुद्धच्या एकमेव रणजी सामन्यातील सहा बळींचा समावेश∎ आहे.■ २०१९-२०च्या हंगामात्र त्याने २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये एकूण ▶९ बळी प्राप्त∎केले.∎मात्र∎तरीही∎त्याला‡

डीआयएनः ०८०६२९३३ **स्थळ** : गुरगाव, हरयाणा

बोली मागविणारी ऋचना ५०

हेटावाने वॉटर सप्लाय लाइन सिडकोच्या १५०० एमएम डायावरील

हेटावाने डॅमपासून ते एमबीआरपर्यंत कन्नेक्शन असलेल्या मार्गस्थ गावांकरिता विविध डायामीटर्सच्या वॉटर मीटर्सची तरतूद करणे व जोडणे

सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमूद केलेल्या कामाकरिता जे बोलीदार सिडको लि. किंवा केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकार आणि त्यांच्या उपक्रमांत योग्य वर्ग व प्रवर्गात नोंदणीकृत आहेत व अनिवार्य पात्रता कसोट्यांची पूर्तता करीत आहेत तसेच ज्यांनी वॉटर मीटर्स व व्हॉल्वजची तरतूद करणे व जोडणे यासारखी तत्सम स्वरूपाची कामे पूर्ण केली आहेत अशा अनुभवी भावी बोलीदारांकडून ई-निविदा प्रक्रियेद्वारा ''**ऑनलाइन'** बाब दर टक्कें वारी बोली मागवीत आहेत.

- १. कामाचे नाव: हेटावाने वॉटर सप्लाय लाइन सिडकोच्या १५०० एमएम डायावरील हेटावाने डॅमपासून ते एमबीआरपर्यंत कन्नेक्शन असलेल्या मार्गस्थ गावांकरिता विविध डायामीटर्सच्या वॉटर मीटर्सची तरतूद करणे व जोडणे.
- २. सी.ए. नं.: ०३/सिडको/ईई(हेटावाने)/२०२१–२२.ँ
- ३. बोलीकरिता ठेवलेली रक्कम: रु. १,०६,००,८२३.५०. **४. इरठे**: रु. १,०७,०००/-.⁻
- **५. नोंदणी वर्ग**: वर्ग-IV व⁻त्यावरील. -
- ६. पूर्तता कालावधी: ९० (नव्वद) दिवस (पावसाळा धरून).
- **७. निविदा प्रक्रिया शुल्क**ः रु.५,९००.००/- (१८% जीएसटी अंतर्भूत
- बोली कार्यक्रमासह बोली कागदपत्रे २२.०७.२०२१ रोजी सायं. ०५.०१

वा.पासून mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. अधीक्षक अभियंता

CIN - U99999 MH 1970 SGC-014574

www.cidco.maharashtra.gov.in

(डब्ल्यू/एस) सिटको/जनसंपर्क/१५०/२०२१-२२



सीमेक लिमिटेड

सीआयएन : एल६३०३२एमएच१९८६पीएलसी१५४९१० नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : ए-९०१-९०५, ९वा मजला, २१५ आर्ट्रिअम, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, भारत फोन : +९१-२२-६६९४१८००; फॅक्स : +९१२२-६६९४१८१८ ई-मेल : contact@seamec.in - वेबसाइट : www.seamec.in

३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानविषयक माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएम घेण्याकरिता प्रसारित करण्यात येत असलेल्या एजीएमच्या सूचनेमध्ये मांडल्याप्रमाणे व्यवहार करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') यांच्या माध्यमातून शुक्रवार, १३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी (भारतीय प्रमाण बेळेनुसार) ०४.०० वाजता अंगनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे.

चाल कोविड-१९ महामारी लक्षात घेऊन कॉर्पोरेटा≢्यवहार मंत्रालयाने (एमसीए), ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि १३∎जानेवारी २०२१ दिनांकित∎अनुक्रमे∎परिपत्रक्∎ क्र.∎१४/२०२०,∎१७/२०२०∎आणि∎०२/२०२१∎सोबत∎वाचावयाच्या ०५ मे∎२०२०∎दिनांकित∎त्यांच्या∎परिपत्रक∎ क्र. २०/२०२० नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी विकार ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएम संयोजित करण्यास परवानगी दिली∎आहे. ही∎एमसीए∎परिपत्रके∎ आणि∎त्याखाली∎निर्गमित∎केलेल्या∎परिपत्रकांसह∎वाचावयाचे∎कंप्रनी∎अधिनियम∎२०१३चे∎व∎सेबी∎(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स∎ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स,¤२०१५चे¤संबंधित उपबंध¤गंचे®अनुपालन करून कंग्रनीच्या¤सदस्यांची¤एजीएम, व्हीसी/

पूर्वोक्त एमसीए। परिपत्रके। आणि। सिक्युरिटी। एक्स्चेंज। बोर्ड। ऑफ्। इंडियाद्वारा। निर्गमित। १२। मे। २०२०। दिनांकित। परिपत्रक। क्र.। सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९₽ आणि₽ १५₽ जानेवारी₽ २०२१₽ दिनांकित₽ परिपत्रक्₽ क्र.₽ सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११∎(एक्∎त्रेतरीत्या∎'सेबी∎परिपत्रके' म्हणून उल्लेखित)∎यांना∎अनुसरून∎वार्षिक्∎ अहवाल∎२०२०-२१∎समवेता एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना गाठविण्यात येत आहे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसिस या कंगनीकडे/ डिपॉझिटरींकडे नोंदिवले आहेत. सदस्यांनी कृपया नोंदा व्यावी की, ही सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ वंगनीच्या वेबसाइटवर www.seamec.in मध्ये स्टॉक्स एक्स्चेंजिसच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड व मॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाइट्सवर अनुक्रमे www.bseindia.com व∎www.nseindia.com मध्ये∎आणि∎नॅशनलासिक्युरिटीजाडिपॉझिटरी।लिमिटेडा (एनएसडीएल) वेबसाइटवर∎www.evoting.nsdl.com मध्येसुद्धा उपलब्ध आहेत. सदस्य फक्त व्हीसी/ ओव्हीएएम∎सुविधेमार्फत एजीएमला हजर राहू शकतात व सहभागी होऊ शकतात.⊾एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. व्हीसी/ ओएव्हीएम माध्यमातून सभेला उपस्थित असणाऱ्या सदस्यांची गण कंमनी अधिनियम, ₹०१३च्या कलम १०३ मुसार कोरम मोजण्याच्या प्रयोजनार्थ करण्यात येईल. ▶

वंगनी त्यांच्या सर्व सदस्यांना सर्व उरावांवर जे एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आले आहेत त्यावर त्यांचे मत देण्यासाठी दूरस्थाई-मतदान सुविधा ('दुरस्थाई-मतदान') उपलब्ध करूनादेणार∎आहे.ादुरस्थाई-मतदान/ाएजीएमदरम्यानाई-मतदानासाठीातपशीलवाराम्रक्रियाााएजीएमच्याासूचनेमध्येाममूद करण्यात आली आहे.

जरातुमच्या ई-मेलाआयडीची।मोंद डिपॉझिटरीजा(जराइलेक्ट्रॉनिका स्वरूपामध्ये।भागा धारणा केली।असल्यास)/। कंप्रानी।(जराप्रत्यक्षास्वरूपामध्ये।भाग धारणा केली असल्यास)कडेमोंदविला नसल्यास, वार्षिक अहवालार०२०-२१ सहाएजीएमची सूचना प्राप्त होण्यासाठी खालीलाप्रक्रियेचा।बापर करून त्याची मोंद शुक्रमार, ऑगस्ट ६, २०२१ रोजी सायं. ७५.०० वा.पर्यंत विमा स्यापूर्वी करण्यात यावी.

i. जर प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केली असल्यास कृपया फोलियो क्र. समभागधारकांचे नाव, भाग प्रमाणपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती (पुढील आणि∎ मागील),∎ पॅन∎ (पॅन) कार्डची∎ स्वसाक्षांकित∎ स्कॅन∎ प्रत),∎ आधार। कार्ड∎ (आधार∎ कार्डाची∎ स्वसाक्षांकित∎ स्कॅन∎ प्रत)∎ ई-मेल contact@seamec.in वर गाठवावे.

लाभार्थी∎आयडी),∎नाव, क्लायन्ट∎मास्टर∎किंवा एकत्रिकृत∎खाते∎विवरणाची∎प्रत,∎पॅन∎(पॅन कार्डची∎स्वसाक्षांकित स्कॅन∎प्रत),∎आधार कार्ड (आधार कार्डाची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत) ई-मेल contact@seamec.in / rta@cbmsl.com वर पाठवावे. जर डिमॅट स्वस्पात वैयक्तिक समभागधारक असल्यास एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या तपशीलवार सूचनांचे गालन करण्याची विनंती करण्यात येत आहे. डिमॅट स्वरूपात कर्जरोखे धारण केलेल्या भागधारकांना कोणतीही तांत्रिक समस्या असल्यास डिपॉझिटरी म्हणजेच एनएसडीएल किंवा सीडीएसएलद्वारे

लॉग इन प्रकार हेल्प डेस्क तपशील वर किंवा १८०० २२ ४४ ३० वर संपर्क करू शक्तात.

सीडीएसएलकडील डिमॅट स्वरूपात लॉग इनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असलेले सदस्य सीडीएसएल हेल्पडेस्कला

कर्जरोखे । धारण । करणारे । वैयक्तिक helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती । कर शकतात । किंवा

०२२-२३०५८७३८∎किंवा∎०२२-२३०५८५४२-४३∎वरा-संपर्का करका रावजात.∎ सदस्य∎ ज्यांना∎ एजीएमच्या∎ पूर्वी∎ किंवा∎ दरम्यान∎ साहाय्य∎ हवे∎ असल्यास∎ श्रीमती∎ स्नेहा∎ वालेजा.■ साहाय्यव∎ कंपनी∎ सचिव∎ यांच्याशी दूर.: 📭 २२-६६९४१ 🗷 ००, ई-मेल : contact@seamec.in वर विभाग एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in / १८००-२२२-९९० वर विभा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापकः एनएसडीएल यांच्याशी <u>amit@nsdl.co.in</u> / ०२२-२४९९४३६०/३५९९२६४७८० वर विकासागर

सदस्यांना एजीएमच्या सचनेमध्ये देण्यात आलेल्या सर्व टिपा काळजीपर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे. खासकरून एजीएमला हजर राहण्यासाठी दूरस्थ ई-मतदान आणि एजीएमदरम्यान ई-मतदानाचे स्वरूप काळजीपूर्वक वाचावे. संचालक मंडळाच्या आदेशांद्वारे।

आम्हाला लाइक करा : 🗗 lacebook.com/WesternRly आम्हाला फॉलो करा : D twitter.com/Westernftly

कुप्रया ऋर्व आरक्षित विकिटांकरिता आयडी प्रुरावा ऋोबत ठेवावा. ५०



ठिकाण : मुंबई ₽

ii. जर डिमॅट स्वरूपात भाग धारणा केली∎असल्यास कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी

एनएसडीएलकडील्र डिमॅट स्वरूपात्र लॉग इनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असलेले सदस्य एनएसडीएल हेल्पडेस्कला कर्जरोखे▶ धारण▶ करणारे▶ वैयक्तिक evoting@nsdl.co.in वराविनंती कस्मशकतात किंवा टोल फ्री क्र.: १८०० १०२० ९९०

घोसाळकर साहाय्यक व्यवस्थापक एनएसडीएल यांच्याशी sagar.ghosalkar@nsdl.co.in / ०२२-२४९९४५५३/ 📭 ९१ 🛚 ३२६७८१४६७ 🗖 र संपर्क करू शक्तात.

एस. एन. मोहंती

अध्यक्ष - कॉर्पोरेट व्यवहार विधि आणि अंग्रनी सचिव